



	Date: 04.09.2024
Corporate Relations Department BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	Listing Compliance Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
Scrip Code: 506194 Class of Security: Equity	Symbol: ARIHANTSUP Series: EQ

Sub.: Newspaper Publications of the Addendum to Notice of 41st Annual General Meeting of the Company for the Financial Year 2023-24.

Respected Sir/Madam,

With reference to the above captioned subject and Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper advertisement of the Addendum to Notice published on 04th September, 2024 pertaining to the Annual General Meeting of the Members of Arihant Superstructures Limited scheduled to be held on Friday, 20th September, 2024 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual means

The Notice has been published in the following newspapers:

- 1. Free Press- All Editions (In English Language)
- 2. Navshakti- Mumbai Editions (In Marathi Language)

Kindly take the above on your records on record, and inform the Stakeholders accordingly.

Thanking You,

For & on behalf of the Board of Directors Arihant Superstructures Limited

CFO

L51900MH1983PLC029643

Arihant Aura, B-Wing, 25th Floor, Plot No 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai, Maharashtra - 400705

Tel.: 022 6249 3333 022 6249 3344 Website : www.asl.net.in Email : info@asl.net.in

Scanned with CamScanner

27885601

NO

CARD

CARD.

22/08/2024.

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertiseme published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement withibade in this published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

AS PER AFFIDAVIT DTD. 20/08/2024 DECLARED THAT MY CORRECT NAME IS BAGESHRI RAUT KHANVILKAR AS PER DOCUMENTS. IN MY CHILDREN'S BIRTH CERTIFICATE MY NAME HAS WRONGLY APPEARED AS BAGESHRI ONKAR KHANVILKAR. CL- 013 I PRESIDIO SANTANO VICTORIO DSOUZA CHANGED MY NAME AS PRESIDIO SANTANO VICTOR DSOUZA RESIDING AT BLDG. NO. 52. ROOM NO 4. 3RD MARINE STREET, DHOBITALAO

MUMBAI- 400002. AS PER AFFIDAVI NO. 66AA 051919. CL- 128 I 'GITESH HASMUKH KALYANI DECLARE THAT 'GITESH HASMUKH KALYANI' AND 'GITESH HASMUKHLAL KALYANI AND GILESI HASMUKHLAL KALYANI' BOTH THE NAMES BELONGS TO ME. RESIDING AT 36/6 SHRINIKETAN BUILDING, DADY SETH ROAD, NEAR CHOWPATY BAND STAND ROAD, NEAR CHOWPATY BAND STAND MUMBAI- 400006. AS PER AFFIDAVIT NO. 22AB 433666. CL- 133 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM ALAUDDIN TO MY NEW NAME ALAUDDEEN S KHAN AS PER AADHAR CARD NO. 8618 3998 5581. CL- 210 I HAVE CHANGED MY NAME FROM VASANTI SAKHARAM BHUVAD TO. LATIKA LAV MISAL AFTER MY MARRIAGE AS PER AADHAR. 473914379929. CL-301

PUBLIC NOTICE

Notice is hereby given thatour client intende to purchaseRoom No. 2, of area admeasuring 50 Square Feet Carpet area, plus 100 square feet usable carpet area, on Ground Floor, of the Chawl known and situated at "SUNDER NAGAR CHS LTD, situated lying and being at S. No. 12, H. No. 1, CTS No. 135, Bandar pakhadi, Ekta Nagar, Dahanukar wadi Kandivali (West), Mumbai - 400 067, ol land bearing CTS No. 135 in Revenue Village of Kandivali. Taluka Borivali in the egistration District of Mumbai and Mumba Suburban District, together with 5 (five shares of face value of Rs. 50/- (rupees fifth only) each, of the aggregate value of Rs 250/- (Rupees Two hundred fifty only) bearing Share Certificate No.33, bearing distinctive Nos. 161 to 165 (both inclusive) in the society.

Our client is investigating the title of above Room and therefore invites objections and claims from general public at large and erson/s having rights, title, interest share or laim or any encumbrances by way of sale ease, charge, will, gift, exchange, mortgage lien or in any other manner whatsoever in the aforesaid Room may record their chiester

DOCUMENT. AS PFR SINGH AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NO (M - 2090178).

JAIRAM HIMATMAL JASUJA TO NEW NAME JAIRAMDAS HIMATMAL JASUJA NAME AS PER AADHAR CARD. CL-801

AKHTAR RIYAZ KITABWALA DR. AGED 72 YEARS, SON OF ABDUL/AB GAFFAR, RESIDING AT 22, 146/150 KAMBEKAR STREET, MUMBAI 400003 HAVE CHANGED MY NAME FROM RIYAZ AHMED/AHMAD OR AKHTAF RIYAZ AHMED/AHMAD (WITH MUSHARAT SHÉRALI MANEKIA in ADDITION OF KITABWALA) SON OF ABDUL/AB. GAFFAR TO DR. AKHTAR RIYAZ KITABWALA. MY CORRECT DATE OF BIRTH IS 14.08.1952 INSTEAD OF 01.06.1951, AND ANY respect of the property more particularly described hereunder written. Any person/s having any claim against the said property by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, tenancy, lien, charge, trust,

21AB 332596, DATED 12TH AUGUS 2024. I HAVE CHANGE MY NAME FROM ARPANA SHANKAR SAWANT TO HEMALATA SHANKAR SAWANT VIDE DEED POLL AFFIDAVIT NO 21AB 581741 DTD 22TH AUGUST 2024. CL-92

I. MAITHILY RAJENDRA RAJPURE WOULD LIKE TO DECLARE THAT MY CORRECT BIRTH NO. 14AB 605547.

and is not traceable.

objections if any in writing from the

claimants / objectors for issue of

Duplicate Share Certificate within 15

days from the publication of this

notice. In the absence of any claims /

CHANGE OF NAME Notice is hereby given that I am investigating he rights and title of Raghav Raj Builders CHANGE OF NAME & DOB MRS HARSHA WIFE OF ARMY & Developers LLP having address at A-710. Crystal Plaza, Opp. Infiniti Mall, New Link RANK-HA\ Road, Andheri (W), Mumbai- 400 053 who NAME HEMANTKUMAR BALKIRISHNA have entered into a Development Agreement PANGALE HAVE CHANGED MY PANGALE HAVE CHANGED MY NAME FROM HARSHA TO HARSHA HEMANTKUMAR PANGALE AND DATE OF BIRTH FROM 21/05/1978 TO 31/05/1978 AS PER AADHAR dated 12th June 2024 with Sahakar Nagar Shravasti Co-Operative Housing Society Limited (Formed Pursuant to Division of the Manu Co-Operative Housing Society Ltd) in

PUBLIC NOTICE

SCHEDULE OF PROPERTY

I that piece and parcel of land admeasuring

604.66 sq. meters bearing CTS No. 49(part)

leased by MHADA to Erstwhile Manu Co-

operative Housing Society Limited now being

entitlement of Sahakar Nagar Shravasti Co-

operative Housing Society Ltd having 20

tenements situated, lying and being at

Building No. 9, Sahakar Nagar No.5, Shell

Bhavya N. Jain (Advocate)

Email: Bhavyaj@gmail.com Tel: 022-26733448 / Mob: 9819683643

NOTICE

2)MRS

maintenance, easement or otherwise

howsoever on the said Property or for

any other reason whatsoever and/or

are holding the original title deeds in whatever capacity are hereby

requested to make the same known

in writing to the undersigned at their office at within 14 days from the date

hereof as otherwise the sale will be executed without reference to any

onsidered as waived.

SHAUKATALI

Date : 04.09.202

SHERAL

MUMTAZ

Colony, Chembur, Mumbai- 400 071

Place : Mumbai

VIDE AFFIDAVIT DATED respect of Re-development of the property CL- 328 described in the Schedule hereunder written I HAVE CHANGED MY NAME FROM SMILY SINGLA TO SMILY RAHUL CHAWLA AFTER MARRIAGE NAME Person/s, Company/s or Financial Institution/s having any share, right, title, interest, benefit claim, objection or demand of any nature AS PER AADHAR CARD. CL-401 whatsoever in or over the scheduled property I HAVE CHANGED MY NAME FROM or any part thereof by way of Developmen MENDIRATTA SHWETA TO SHWETA Rights, Sale, Transfer, Mortgage, Assignment, BHATTACHARYA AS PER AADHAR Charge, Conveyance, Tenancy, Litigation,

CL- 501 Decree or Order of any Court of Law or other-HAVE CHANGED MY NAME FROM wise should register their claim with the LENGADE JAYASHREE TO JAYASHREE LENGADE SHETTY AS PER AADHAF undersigned at 2b, D Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road, Andheri (W), CARD NO: 9319 2601 3516. CL- 541 Mumbai- 400 053 within 14 (fourteen) days I HAVE CHANGED MY NAME FROM of publication of this notice with certified NIBI KHAN ABDUL KARIM RAHISE MOHAMED TO ABDUL KARIM RAIS CHOUDHARY AS PER copies of documentary proof thereof, failing which such claim, demand, right, or objection, if any, shall be deemed to have been waived CL- 601 and abandoned

I HAVE CHANGD MY NAME FROM RIZWANABANU JAMEEL AHMED PATHAN TO RIZWANA FEROZ KHAN ADHAR CARD NUMBER 8110 3156 3040. CL- 701 I HAVE CHANGED MY NAME FROM PRADEEP KUMAR RAJBIR SINGH TO PRADEEP RAJBIR SINGH AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NO (M - 2260572). CL-744 I HAVE CHANGED MY NAME FROM KM HEMLATA TO HEMLATA PRAMOD

CL-745 I HAVE CHANGED MY NAME FROM

NOTICE is hereby given that we are investigating the title of our clients. 1 MR MANEKIA, HAIDERALI MANEKIA, 3) DR. MOHAMED IQBAL SHERALI MOHAMED IQBAL SHERALI MANEKIA & 4) MR. MOHAMED

PREVIOUS REFERENCES UNDER FORMER NAMES PERTAIN TO THE SAME PERSON. THIS CHANGE IS CL- 818

DATE -15 03.12.2004 NOT 3.12.2005 AS PER DOCUMENT AND AFFIDAVIT CL- 983

or thereabouts (as per property card) situate on and being Plot No. 115A, of the Sandhurst Road East Estate of **PUBLIC NOTICE** the Corporation in the City and Island and Sub-Registration District and bearing Cadastral Survey No. 101/1721 of Mandvi Division ("Land") Mr. Indrajit Shankarrao Patil the member of New Hill View Co-operative together with the building standing thereon known as "RAZAK CHAMBERS", consisting of Ground Housing Society Ltd., Military Road Marol, Andheri East, Mumbai 400 059 and holding Flat No. 202 on second Plus and three upper floors, with a staircase Room and partly of a floor in New Hill View Co-operative Housing Society Ltd and holding the Ground Floor and four upper floors Share Certificate No: 010 covering five with staircase Room fully occupied by shares of Rs.50/- each fully paid-up the tenants/occupants, and are assessed by the Assessor and Collector of Municipal Rate and Taxes having distinctive number 046 to 050 (both inclusive) have applied to the under "B" Ward Nos. 4131(12) 4131(13) Street No. 24K, 48-50 New Hill View Co-operative Housing Society Ltd for issue of Duplicate Share ("Building") Certificate as the original Share Dated this 4th day of September Certificate No: 010 is misplaced / lost 2024 The Society hereby invites claims

Bilawala & Co Advocates and Solicitors for the owners Karim Chambers, 2nd Floor, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400023

PUBLIC NOTICE Dr. Veena Sagar Gholap

Mr. Sagar S. Gholap, owner of flat A-201 are the registered members of our Saidee Co-operative Housing Society Ltd., situated Desai died on dated 18 Jun 2023 and Sindhi Society, Chembur, Mumbai 400 my client filed a petition before the Hon'ble 071. We hereby solemnly declare and affirm City Civil Court at Mumbai for the custody of hat We have purchased Five Shares o her nephew MASTER MEDHANSH SUNIL Rs. Fifty each of the above mentioned TAMBE and she wants the custody of her Society bearing Nos. 031 to 035 with its Share Certificate No:7 dated 31st December nephew. Hence, my client declares that the 2002 has been lost and is not traceable. We undersigned Advocate hereby invites claims have not transferred the said Share Certificate to any other person/persons no in case any person has any right, interest of have created any charge or mortgage on it in custody about the child, please inform below

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, we are investigating the title of the Scheduled roperty which is owned by Mr. JIMMY **KEKI UNWALA**, having his address at Flat No. 6 (206), 2nd Floor, Chawla House, Wodehouse CHS Ltd., Colaba

favour of any bank, financing agency

employer or any other person or persons

Mumbai - 400005. Any person having any claim or right respect of the said property by way o inheritance, share, sale, mortgage lease, lien, license, gift, inheritance charge, maintenance, easement, trust possession or otherwise of whatsoeve nature are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date hereof, failing hich claim/s if any, of such person/ shall be treated as waived and not binding on our client.

SCHEDULE

A total of 5 shares (the said shares) as follows: 5 (Five) fully paid up shares of Rs. 50/- each totally amounting to Rs. 250 (Rupees Two Hundred and Fifty Only) and bearing distinctive Nos. 111 to 115 (both inclusive) represented by Shar Certificate No. 23 dated 14th July, 1980 ssued by The Woodhouse Co-operative Housing Society Ltd., and incidental thereto all the rights, title and interest in the residential flat bearing No. 6 (206), dmeasuring 957 sq ft (carpet) situated on the 2nd Floor of the above building of the said society standing on land bearing plot no. 37, Cadastral Survey no. 100 of Colaba Division in the Registration And Sub-Registration District Mumbai. This 4th day of Sepetmber, 2024

Advocate Jay Bhatia JKB Legal, Attorneys Mangal Kunj, A/302, Mt. Pleasant Road, Malabar Hill, Mumbai - 400006 Email: info@jkblegal.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public in general that, I am investigating the title of Mr. Sanjay Agrawal (HUF) and Mr. Sanjay Poddar (HUF) alias Mr. Sanjay Kumar Poddar (HUF), in respect of aoffice premises and shares, more particularly described in the Schedule hereunder written

against, to or in respect of the said flat or any part thereof or the said shares by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, exchange, gift, liens, lease, charge, trust, maintenance, hereof publication same, if any, will be deemed to have been waived and abandoned.

All that Office No. 302, 3rd floor, Air that Onlice No. 302, 3rd 11001, Nirma Plaza Premises Co-operative Society Ltd., Makwana Road, Marol Naka, Andheri East, Mumbal-400059, 614 Village-Marol, with ten shares of the of Rs. 50/- each bearing Nos. 321 to 320 held re Certificate No. 033

PUBLIC NOTICE My client Miss NUTAN KASHINATH DESAL residing at - 91/2708, Shanti Niwas, Pan Nagar, Ghatkopar (East), Mumbai - 400 075 states that my client's sister Supriva Kashinati

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO PUBLIC THAT

Ianuman R. Jain, (Hereinafter referred th s "MY CLLENT") are negotiating with th wmer that is V. B. Gupta (HUF) through it farta Mr. Vishwa Bandhu Gupta th surchase the scheduled property, mor particularly described in the scheduled

under written. In view of the above,

ent hereby gives a notice to all the pub

at large and call upon ALL PERSON OF

PERSONS/ENTITY having any right, title interest and claim against or in respect o the aforesaid scheduled property or an

the atoresaid scheduled property or a part thereof by way of inheritanc mortgage, possession, sale, exchange, gi lease, loan, charge, trust, maintenann easement, allotment, transfer, lispender attachment, license, whatever adjudicat in any likitetion are requested to inform t

n any litigation are requested to inform t

reinafter

Mr. Nimit Jain, Mrs. Vandana H. Jain

he rights and title of Raghav Raj Builders & Developers LLP having address at A-710 Crystal Plaza, Opp. Infiniti Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400 053 who have entered into a Development Agreement dated 20th August 2024 with Sahakar Nagar Bahujan Seva Co-Operative Housing Society Limited (Formed Pursuant to Division of the Manu Co-Operative Housing Society Ltd) in respect of Re-development of the property described in the Schedule

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating

nereunder written; Person/s, Company/s or Financial Institution/ having any share, right, title, interest, benefit claim, objection or demand of any nature mentioned Advocate address and same should be known in waiting at the address whatsoever in or over the scheduled property mentioned below withing 7 days from the or any part thereof by way of Development Rights, Sale, Transfer, Mortgage, Assignment

Sd/ Adv. Pratibha C. Kadam Charge, Conveyance, Tenancy, Litigation Address 702, Daisy Building, B Wing Decree or Order of any Court of Law or other-wise should register their claim with the Laxmi Nagar, Ghatkopar (East) Mumbai - 400 075 indersigned at 2b, D Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road, Andheri (W). Jumbai- 400 053 within 14 (fourteen) days

of publication of this notice with certified copies of documentary proof thereof, failing which such claim, demand, right, or objection, if any, shall be deemed to have been waived and abandoned.

SCHEDULE OF PROPERTY All that piece and parcel of land admeas 636.55 sq. meters bearing CTS No. 49(part) leased by MHADA to Erstwhile Manu Cooperative Housing Society Limited now being entitlement of Sahakar Nagar Bahujan Seva Co-operative Housing Society Ltd having 20 tenements situated, lying and being at Building No. 10, Sahakar Nagar No.5, Shell Colony, Chembur, Mumbai- 400 071

Bhavya N. Jain (Advocate) Email: Bhavyaj@gmail.com

Tel: 022-26733448 / Mob: 9819683643 Place : Mumbai Date : 04.09.2024

PUBLIC NOTICE Notice has hereby given MS. BARAR RITULA K. (PAN No ACPPB5110B), presently residing at Shop no. 18, Ground Floor, Tokershi bidg., Tokershi Jivraj Road, Sewri Naka, Sewri, Mumbai - 400 012 is owner of the property more particularly described in schedule under which is selfacquired. She is the absolute Owner. Possessor & sufficiently entitled to the property. The aforesaid Owner has instructed the under signed advocate to investigate the title of the property & give the tile investigation certificate of the said property in this regard . Hence, I am investigating the title, Ownership rights, any encumbrances, charges, claims & demand whatsoever on the said schedule property. This legal notice serves as a formal

announcement for the purpose of title verification of the said property. Any person, organization, or authority having objection, or

claiming any, right, title, claim, demand, estate of interest by way of sale, mortgage, transfer, exchange, gift devise, bequest, trust, share, POA, inheritance or otherwise nowsoever into, over or upon the said property and/or claim to be in possession of the said property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing together with the supporting documents & particular of any such right or claim to undersigned having my office at Mumbajwithin 15 (Fifteen) days from the date Multipativitini 15 (rifleen) days from the date of Publication thereof, failure to raise any objections or claims within the stipulated timeframe shall be construed as an acknowledgement of the undersigned's rightful ownership of the property, and any subsequent claims shall be deemed null and wid /oid.

1601/1998 Dated 15.04.1998 in the building The schedule of the property is a residential Flat bearing no 506 admeasuring 73.26 sq. mtr. ie 788.57 Sq. ft. (carpet area) and additional area of about 7.01 sq. mtr. ie 75.46 known as Kadamgiri Co-operative Housing Society Ltd, admeasuring 500 sq. ft. Built up area, land bearing Survey No. 7 (part), Survey No. 12-A/1 (part), situated at Chakravarty Ashok Gram, Chakravarti Ashok Road Sq. ft. (carpet area) appurtenant to the flat on the fifth floor of the Tower T3 of the building known as & "L&T CRESCENT BAY" Kandivali East, Village: Kandivali, Mumbai -400101, Taluka: Borivali. Mr. Nirav Lalubhai ("Building") situated at Jerbai Wadia Road Bhoiwada Mumbai 400 012 together with exclusive usage of 2 (Two) car parking bearing no P5-98 and P5-99 at P5 level, Shah & Mr. Rushabh Lalubhai Shah both sons, are the only legal heirs of the deceased. Any person/s, banks, financial institutions, individuals, company firms etc. having any ("Flat") along with the membership of the L&T Crescent Bay T-3 Co-operative Housing claim shall file an objection in writing along Society Limited under number with documentary evidence within 15 days from the date of this notice failing which it MUM/SRA/HSG/(TC)/13218 of 2022 on 21st October, 2022

Mumbai, Dated this 04"day of September, 2024 Sd/-

(Jainev Nandu) Advocate High Court 201. Marvel Residency Nanda Patkar Road Ext, Vile Parle (East) Mumbai - 400057

PUBLIC NOTICE Form No. 14 that late Mr. Girish Prataprai Mehta that late Mr. Ġirīsh Prataprai Mehta UDIN 9270 9553 2313 (is a owner of fiat No. 601, Pant Nagar Samadhan Co-Operative Housing Society Ltd., Bldg. No. 4, Samata Colony, Pant Nagar, Ghatkopar (east), Mumbai 400 075 expired on 21.4.2024 intestate in Mumbai. The share certificate bearing Sr. No. 31, of ten fully paid up shares of Rs. 50/-each distinctive Nos. from 301 to 310 is in his name. There is a nomination form on the record of the society. The name of nominee is Smt. Exh. 04 society. The name of nominee is Smt. Sudhaben Hasmukh Modi UDIN 8020 6506 4908, mentioned 100% share in 6506 4908, mentioned 100% share in the said property. Late Mr. Girish Pratprai Mehta was unmarried and there is no children as a legal heir/s to him. However there are second lineal legal heirs i.e. two sister and one brother as legal heirs i.e. 1) Mrs. Sudhaben Hasmukh Modi (married sister of late Mr. Girish Pratprai Mehta) the deceased & 2) Set Att Bamach ...Certificate Holder sister of late Mr. Ginish Pratprai Mehta) the deceased, & 2) Smt. Arti Ramesh Sheth UDIN 4552 8282 4899, (married sister of late Mr. Ginish Pratprai Mehta) who is the owner and share holder of the said flat. The father of the deceased was Mr. Prataprai Mehta also died in the yea 1985 and 2) Smt. Shardaben Pratapra Mehta r of the deceased died or Menta mother of the deceased died on dt.27.09.2011. 3) Mr. Manoj Prataprai Mehta was a brother the deceased also died on 13.02.2007. of the above mentioned shareholder deceased late Mr. Girish Prataprai Mehta. Now there are only two gal heirs of the deceased inrespect o he said room premises. However due o death of Mr. Girish Prataprai Mehta he above mentioned two married isters mutually agreed to transfer the share and membership of the said flat in he name of Smt. Sudhaben Hasmuki Modi as per nomination form on the record of the society. Smt. Aarti Ramesh Sheth has given her no objection to transfer to the shares, interest and nembership in the name of Smt. Sudhaben Hasmukh Modi. Therefore mt. Sudhaben Hasmukh have applied for the transfer of shares and ownersh of the abovementioned room/flat premises in her name to the office bearers of the society. Therefore if any erson or persons claiming any interes the said flat property or any part ereof by way of the said transfer or Reredo by way of the said transfer of exchange, mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, leases, lien, easement or otherwise, is hereby requested to make the same known in writing along with supporting decomposite, durk potentiated, to the Anown in Whiting along with supporting documents duly notarized to the undersigned at his office at 512 A, Kailas Esplanade, L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai 400086, within 15 days between 5pm to 7 pm the date hereof, as otherwise the transfer will be completed without any reference or regard to any such ourroorted claim or or regard to any such purported claim or terest, which shall be deemed to have been waived to all interest and s Please be noter Dated this 4th Day of Sept. 2024. Sd/ Chandrakant B. Pophal Advocate High Court, Mumbai For Pant Nagar Samadhan chs Itd.

PUBLIC NOTICE : LOST POA

www.freepressjournalin

ØICICI Bank Branch Office: ICICI Bank Limited, DSMG, 870/1-Suma House,Bhandarkar Road, Opp Hotel Raviraj, Maharashtra, Pune- 411004. Ganesh Ramdas Adsul S/o Shri Ramdas K Adsul, employee

number 134387 currently posted at Pune in the capacity of Regional Relationship Head is hereby giving undertaking that 1.1 have Lost the Power of Attorney in my name.

2. I do not possess any Power of Attorney which authorize me to represent ICICI Bank Ltd. Date: September 04, 2024

Authorized Officer ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

Place: Pune

NOTICE is hereby given to the public at large that at the instructions of our client, we are vestigating the title of the agricultural land lying at Village-Nitlas, Tal-Parvel, Dist-Raigad, State of Maharashtra more particularly described in the schedule hereunder written (hereinafter referred to as the "said property").

All or any person/entity including and individual, a Hindu Undivided family, a company bank(s), financial institution(s), non-banking financial institution(s), a firm an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect o the said property or any part thereof by way of sale, agreement for sale, exchange,assignment, mortgage, charge, pledge, gift, trust, inheritance, occupation, power of attorney, FSI, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, subease, lien maintenance bequest, succession, right of way, family arrangement settlement, litigation, lis-pendens, decree or order of any court of law or otherwise of any nature whatsoever howsoever, to or upon the said property or any part/s thereof are hereby requested to inform the same in writing supported with the original documents to the undersigned Advocate at their office within a period of **14 (fourteen)** days from the date hereof, failing which any alleged the claims, demand rights or objection, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned and the person of persons and the second and client shall proceed to complete to deal of the said property without considering any such ns or objections. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :

¥illage –	Nitido, Tai – Fail	vel, blat – r	langau	
Name of Land owner	Survey / Gat	Hissa	Area in	Assessment
Name of Land Owner	Number	Number	H.R.P.	Rs. Ps.
Shyam Sundar Agarwal	167	0	1-09-00	2=00
Dated this 4th September 20	24			Sd/-

Shekhar G. War Advocate-High-court

Office at :- 9, Jasdanwala Commercial Complex,1st Floor, Vishrali Naka, Near Sukhan Hospital, Above Simran Motors Service Centre, Panvel, Dist-Raigad, Pin- 410206 Email.Id.:shekhargwani@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that I am investigating the title of MRS. UMA HEMANT SHINDE, residing at Mumbai in respect of Village Karandoli and more particularly described in the Schedule hereunder,

Any Person/s having any claim or right, title, and interest and demand of whatsoever into or upon or in respect of the said Two Tenements, is hereby required to make the same known in writing along with all Original documents to the under signed at his office a 38, Ward 'C', Opp. Bus Stop, S. P. Road (Station Road), Lonavla-410401, within the period of 07 days from the date hereof at the expiration of which, it shall be presumed that such person/s claiming or having any such claim right, title and interest have willfully relinguish waived or abandoned and the sale will be completed without any regard to any such claim/s.

SCHEDULE

ALL THAT piece and parcel of Tenement Site No. 36 & 44 out of in Shree Ekveera Co-op. Premises Society Ltd. on Gat No. 88 situated at Village Karandoli, in Registration Sub-District Mawal, Registration District Pune, details as mentioned hereunder

Sr. No.	Tenement Site No.	Area in Sq./ Mtrs.	East	West	South	North	Name of Owner
1	36	300	Tenement Site No. 44	Internal Road	Tenement Site No. 37	Internal Road	Mrs. Uma Hemant
2	44	300	Internal Road	Tenement Site No. 36	Tenement Site No. 45	Internal Road	Shinde

Date this 04th day of September, 2024.

Chetan M. Pandya

(Advocate High Court Mumbai

38/C, S. P. Road, Off National Highway 4, (Station Road) Gavliwada Naka, Lonavala-4104011, Dist-Pune

Notice is hereby given that my clients are negotiating to purchase the scheduled Fil and by 1. MRS. ALCINA LOBO and 2. Mr SUDHIR LOBO being Joint owner olding their 100% Share, rights, title and interest being in use, occupation ar ossession of Flat No. 71 on the seventh Floor, Flat admeasuring **132** sq. meters carp nd additional combined terraces of 64 sq.meters carpet area, plus balco measuring 52 sq. meters carpet and 2 car parking spaces in the stilt in the sa ilding "Lewis Villa", in the society known as "Lewis Villa Co-operative Housin ociety Limited" (hereinafter referred to as the "schedule property").


ossession of the scheduled property and/or any part or portion thereof and/or having xecuted any deeds or documents with respect thereto and/or having any claim o bjection by way of sale, tenancy, mortgage, trust, charge, lien, possession, gift heritance, release, lease, license, or by virtue of aforesaid or otherwise bwsoever/whatsoever can raise objection to the intended MOU, Agreement For Sale ale Deed, Deed of Transfer, Assignment and Transfer of the scheduled property viz Flat No. 71 and handing over of the physical possession of the scheduled property to ny Clients. In case of any objection the Claimant/s should register their claim will locumentary proof to the undersigned, within **14 days** from the date of this notic ailing which no further claims and/or objections of any nature whatsoever fro nybody shall thereafter be entertained and our clients shall proceed to complete the ale in respect of the scheduled propert THE SCHEDULE REFERRED HEREIN ABOVE Il those pieces and parcel of residential Flat viz. Flat No. 71 on the seventh Floo and upso pieces and parcer of residential native. Plat No. 11 of the sevenin hor along with abutting terraces and 2 care parking spaces numbered as FL-71 /7 A & FL-71 7 in the stilt in the said building "Lewis Villa", Flat admeasuring **132** sq. meters carpe and additional combined terraces of 64 sq. meters carpet area, plus balco dmeasuring 52 square meters carpet area in the society known as "Lewis VIIIa Co-perative Housing Society Limited" situated on land bearing Plot No. 17 & part 18 earing C.T.S. No. H/454 admeasuring 780 sq. yards, equivalent to 652.2 sq. meters o hereabout situated at Church Avenue, Santacruz (West), Mumbai - 400054, Maharashtra and holding **5 (Five)** fully paid up Shares of Rs. 100/- each bearing distinctive Nos. **51 to 55** (both inclusive) of aggregate value of Rs. 500/- under the Share Certificate No. **012**, Register Folio No. **11** dated **09th August, 2013** issued by he society lying, being and situate at St. Francis Avenue, Santacruz (West), Mumb 100054, Mumbai, Suburban District. ADVOCATE PRASHANT H. CHAUHAN Advocate Bombay High Co Flat No.15, 4th Floor, Parle Deepak Apt., Azad Roa ace: Mumba Date: 04/09/2024 Next to Fire Brigade, Vile Parle (East), Mumbai 40005 PUBLIC NOTICE (Under Section 102 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MR. PANKAJ KANTILAL MORAKHIA PERSONAL **GURANTOR/ DEBTOR** RELEVANT PARTICULARS Name of the Personal Guarantor Mr. Pankai Kantilal Morakhia PAN : AACPM3488N DIN : 00151305 289 Shree Bhuvan, 5th Floor SVP Road Address of Present the Personal Khetwadi Mumbai 400004 Guaranto 12 2nd Floor 'B" Wing Mardia Plaza Business C.G.Road Ahmedabad-380006 Gujarat Details of the order admitting the Hon'ble NCLT Ahmedabad Bench admitted the Insolvency Resolution Process against Mr. Pankaj Kantilal Morakhia vide application CP (IB) No. 99 (AHM) of 2022 Vide orde dated 29.08.2024. 29.08.2024 Insolvency process commencement date in respect of Personal Guarantor under IBC, 2016 Name and registration number of Mahesh R Sureka the Insolvency Professional acting IP No.- IBBI/IPA-001/IP-P00413/2017as Resolution Professional 18/10736 Address and e-mail of the Resolution 173, Udvog Bhavan, Sonawala Road, Goregaon East Mumbai 400063. professional, as registered with the Board Mail- mahesh@mrsureka.com Address and e-mail to be used 173. Udvog Bhavan, Sonawala Road, for submission of claim and for Goregaon East Mumbai 400063 correspondence with the Resolution Email: popankaimorakhia@gmail.com Time: 10:00 AM to 7:00 PM professional Last date for submission of claims 23-09-2024 9 Relevant Forms are available at: https://ibbi.gov.in/en/home/downloads Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Ahmedabad Bench has ordered the commencement of an Insolvency Resolution Process of the Mr. Pankaj Kantilal Morakhia Personal Guarantor on 29.08.2024. The Creditors of Mr. Pankaj Kantilal Morakhia are hereby called upon to subm their claims with proof on or before 23-09-2024 in the prescribed form "Form B' under Regulation 7(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Personal Guarantors to Corporate Debtors) Regulations, 2019 to the Resolution Professional at the address mentioned against entry No.7 The Creditors shall submit their claims with proof, details of claims and persona information by way of electronic communications or through courier, speed post or registered letter. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Mahesh R Surek Resolution Professional of Mr. PANKAJ KANTILAL MORAKHIA Appointed in CP (IB) 99/AHM of 2022 IBBI/IPA-001/IPA-001/IP-P00413/2017-18/10736 AFA Validity- 26.09.2024 173, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon East 400063 mahesh@mrsureka.com |9322581414| Date: 02/09/2024

Sd/

Telefax : (02114) 270172; Email : pandyacm@gmail.com

PUBLIC NOTICE

Whereas they were admitted as joint and bonafide member having their 100 divided shares, rights, interest and title in the said Scheule property. Any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use, occupation of



claim and the same, if any, will be All persons having any claim SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO : ALL THAT piece and parcel of land containing an area of 620.41 sg.mtr

possession, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 14 days from the with documentary proof, failing which will issue title report without reference to such claims, and the

THE SCHEDULE ABOVE

REFERRED TO

ame in writing to us (address mentione elow) within 15 (fifteen) days from the da of publication hereof together with copies of all documents on basis of which suc ms are made, failing which, the cla claims if any, of such person persons/entity will be considered to h been waived and/or abandoned. TH SCHEDULE ABOVE REFERRED Gala No 230 and 231, both admeasuring super bui up area of 710 sq. ft. Super build up area a eabouts on the second Floor of uilding known as "Guru Gobind Singl ndustrial Estate, "Guru Gobind Singl dustrial Premises Co- operative Socie Ltd., situated at Western Express Highy Sd/

, situated at Western Express Highway, regaon (East), Mumbai – 400 063 CTS . 219(P) 222(P) and 213(P) age:Pahadi Goregaon (East), Taluka: ivali within the Registration District of mbai City and Mumbai Suburban within Municipal ward of P/S Goregaon, mbai

ADV. ABHISHEK M. UPADHYAY.

B-102, Manthandarshi Complex, Malad (E), Mumbai-97

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Alkaben Lalubhai Shah who passed away on

25.05.2023 & Mr. Lalubhai Kantilal Shah who passed away on 10.06.2024, had purchased

the two following properties: (1) Gala No. B/8 Ground Floor, in the Industrial Estate known

as Adarsh Industrial Estate, in co- ownership Registered Agreement for Sale Vide Serial No

4770/2021 Dated 16.03.2021 was executed

total area admeasuring 570sq. ft Built up out

of which only 50% hereby granted and assigned i.e., Built up area of 285 sq.ft.,

bearing Old Survey No. 140(part), New Survey No. 49, Hissa No. 9, situated at B. P. Road, Bhayandar East, Village: Khari, Tal. & Dist. Thane - 401105. (2) Flat No. 002 ground floor, Desistered Accessore If Cold Vide Scient No.

Registered Agreement for Sale Vide Serial No

Bhayandar East, Thane - 401105

date hereof

I	with relevant documents to that effect to the undersigned within a period of 14 (Fourteen)	objections the Society shall proceed to issue the Duplicate Share Certificate to			face value of distinctive
	days from the date of this publication. If	its member Mr. Indrajit Shankarrao		Court Room No. 3	under Shar
	nobody raises any objection within stipulated period, the claim, if any, deemed to have been	Patil. Date: 04/09/2024 Sd/-	Ι	IN THE CITY CIVIL COURT AT	(Members
I	waived in respect of the aforesaid property.	Place : Mumbai Hon. Secretary	Ш	BOMBAY BORIVALI DIVISION AT DINDOSHI	issued by
I	Mumbai Date : 04.09.2024	New Hill View Co-operative Housing	Ш	COMMERCIAL SUMMARY SUIT	September
I	(Samarth Associates) 101/A, Shree Tower, above Link View Hotel.	Society Ltd.	Π	NO. 242 OF 2022	Dated : 3rd
I	Near Don Basco High School, New Link	Military Road, Marol, Andheri East,	Ш	ICICI Bank Ltd.,	Advoca
	Road, Borivali (West), Mumbai-400092	Mumbai 400 059	Ш	a Body Corporate incorporated and registered under the Indian	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Ì			1	Companies Act 1956 and licensed	
	🛲 MAHARASHTRA POL	LUTION CONTROL BOARD		as a Bank under The Banking Regulation Act ,1949 having	
		, Opp. Cine Planet Cinema, Sion Circle,		Registered Office at ICICI Bank	
		– 400 022 Ph: 022-2401 4701 v.in; Website: www.mpcb.gov.in		Tower, Near Chakli Circle, Old	
				Padra Road, Vadodara- 390 007. Gujarat and its Corporate Office	PUB
	RFP NOTICE No.: MPCB/E	· · · · · · · · · · · · · · · · · · ·		at ICICI Bank Towers, Bandra	
	Maharashtra Pollution Control Board in relevant experience, for "Request for I			Kurla Complex. Mumbai-400 05	We are conc PRIYANKA AS
	outsourcing of skilled and unskilled			MRS. SHILPA VASAN NIKAM, age 36 yearsPlaintiffs	Asit Shah, re
	Complete RFP document for the above			Versus	Society, Pune-
	between 05 September 2024 to 26 S			NAVONIL GHOSH	Yard, Pune, Ma This is to inform
	making an online payment of Rs.23,600 six hundred only) towards RFP docu			Indian Inhabitant. adult, Age Not known and Occupation Service	client has agre
	GOM e-Tendering website: www.mahat			Having his addresses at Flat No.	102, admeasu
	Pre-bid meeting date: 13.09.2024 at 15:	30 hours at above Office address		704, Bldg No. 5. Brahmand Phase 1, CHS Ltd. Azad Nagar, GB Road,	situated on the operative Hou
	The RFP document can also be down			Thane West. Thane- 400 607	Panch Marg
	www.mpcb.gov.in from 05 th September			Also at :	Andheri (Wes with Share Ce
	EMD: Rs. 20,00,000 /- (Rupees Twenty Last date of Bid Submission: 26 Septen			INGRAM MICRO INDIA PRIVATE LIMITED, B BLOCK,	of Rs. 50/- ea
	Last date of Bid Submission. 20 Septem	Sd/-		5TH FLOOR, GODREJ AND	amounts to R
		(Member Secretary)		BOYCE COMPOUND. LBS	Numbers for specifically as
	M	aharashtra Pollution Control Board	I	MARG VIKHROLI, MUMBAI - 400077	Property belo
	PUBLIC	NOTICE	۱l	And also at :	owned by M
	NOTICE is hereby given that our of		II	31 HARISH MUKHERJEE ROAD. KOLKATA, CALCUTTA, WEST	HARENDERS The flat is fro
	assignment of Lease from Shree S		II	BENGAL-700025Defendant,	charges, liens,
	all its leasehold right, title and int	-	II	TAKE NOTICE that this Hon'ble	and the title t marketable as
	Industrial Area of MIDC, hereinafter		II	Court will be moved before her	MR. SANIL SO
	more particularly described in the So	chedule hereunder written.	II	Honor Judge Smt. S.S. Todkar presiding in the Court Room No. 2	SODHI.
	All persons or entity claiming or ha	aving any share, right, title, estate,	Ш	on 09-September, 2024 at 11.00	Any person of interest, or ob
	interest, claim or demand whatso		II	O'clock in the forenoon by the above named. Defendants for the	property is he
		nether by way of sale, transfer,	II	following reliefs:-	same known t
	assignment, exchange, charge, n		II	 a) that Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs a 	days from the notice, failing
	sub-tenancy, lease, sub-lease,		Ш	sum of Rs. 3,12,093.80 (Rupees	be completed
	maintenance, bequest, easement otherwise of any nature whatsoeve		II	Three Lacs Twelve Thousand and Ninety Three and Eighty Paise	such claims,
	same in writing along with relevant		II	Only) under the Credit Facility	considered as SCHED
	us at our office at the below mentior		II	Application Form dated Credit Facility Application Form and Most	100% [One H
	date of this notice, after which pe	,	II	Important Information both dated	right, title, sl
	proposed transaction of Assignmer		Ш	16th January, 2017 and 19th January, 2017 (Exhibit 'D' & 'E'	SELLERS" in admeasuring
	reference to any such right or claim		II	hereto) as per the Particulars of Claim being Exhibit H' hereto under	CHS Ltd., Pa
	be disregarded and shall be conside	ered to have been waived, forfeited	II	Claim being Exhibit H' hereto under	Versova, A
	and/or relinquished and shall no long		II	the Loan Account with further interest on principal amount of Rs.	Maharashtra No/ 1200/5, Y
	SCHEDULE OF THI		II	2,64,843.10 @ 14.99% p. a with monthly rests from the date of filing	(West), Mum
	All that piece and parcel of Plot		II	the suit till payment and/or	Share Certific
	admeasuring 720 sq. meters with a (built-up) area or thereabouts in M			realisation;	50/- each paid to Rs. 250/- b
	situated at Village Khaire-Birw			b) for costs of this suit; Dated this day of 02-December	from 006 to 01
	Registration Sub-District Mahad,			2023	The Building
	follows, that is to say :-	u	11	For Registrar (City Civil Court, Dindoshi)	Floors (Witho constructed in
	On or towards the North			Sealer,	For any obje
	On or towards the South			This Writ of Summons is taken	contact:
	On or towards the East b		11	Out by M/s. H. M. Legal Associates Advocate for Plaintiff.	
	On or towards the West			Office No. 75, 7th Floor, "B" wing.	Adv
	Dated this 4th day of September, 20 Kalpesh Josh		11	Mittal Towers, Nariman Point,	Off Vera D

Advocates

Behramji Mansion, 4th Floor, Opp. Kashmir Emporium

Sir P. M. Road, Fort, Mumbai- 400001.

Mumbai- 400 021

Tel: 022024596

Email id: hmlegal@gmail.com

Mob: 9833844020 Email: legal@saroshdamania.com

Through Reg. AD/ Speed Post, Register No. 033) Affirmation, Dasti the Society on 21st DEBTS RECOVERY TRIBUNAL- II 2004. AT MUMBAI Ministry of Finance September 2024 Godfrey W. Pimenta ate for the Purchasers, Government of India 3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, William House 98-G Church Boad Mumbai- 400 005 DEMAND NOTICE Marol, Andheri (East), NOTICE UNDER SECTIONS 25 TO Mumbai-400059 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE LIC NOTICE THE INCOME TAX ACT, 1961 RP NO. 33 OF 2024 Next date: 07/10/2024 erned for our client MS ICICI Bank Ltd. SIT SHAH. Daughter of Mr esiding at T/393, Adinath VTC: Pune City, PO: Market Versus aharashtra - 411037. Arvind Brijesh Singh ...Certificate Debtor m the general public that our eed to purchase the **Flat No**. ring 185 sq. ft. carpet area 10, 1. Arvind Brijesh Singh a) F-303, Bhoomi Classic New Link Road, Opp. Subkuch Store, Malad West, Malad Mumbai-400 064 N 505 Lopic Centra Vocar Do he 1st Floor of Shivom Co using Society Ltd., located at , Off Yari Road, Versova t), Mumbai – 400061 alon tificate for 5 [Five] Share b) 505, Janki Centre, Veera Desai Road, Andheri (W), Andheri, Mumbai- 400 053 ch paid up value of which s. 250/- bearing Distinctive This is to notify that a sum of Rs. 8,66,894/-(Rupees Eight Lacs Sixty-Six Thousand Eight Hundred Ninety-Four Only) has become due from you as per ibid Recovery Certificate drawn up in O.A. No. 159 of 2019 by the Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal - II, Mumbai. The applicant is entitled to recover the summon of rom 006 to 010 more mentioned in Schedule of w. The said flat is currently R. SANIL SODHI AND DR ODHI. ee from all encumbrances mortgages, or other claims to the property is clear and s confirmed by the sellers i.e. ODHI AND DR. HARENDER is entitled to recover the summon of Rs. 8,66,894/- (Rupees Eight Lacs Sixty-Six Thousand Eight Hundred or entity having any claim, bjection in respect of the said Sixty-Six Thousand Eight Hundred Ninety-Four Only) alongwith future interest @ 14.22% per annum simple w.e.f. 24/04/2015 till recovery from the Certificate Debtor. ereby required to make the to the undersigned within 15 e date of publication of this Vou are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of which the transaction shal I without any reference to and the same shall be waived. DULE OF PROPERTY Debts and Bankruptcy Act, 1993 and Rules there under. In addition to the sum aforesaid, you shall be liable to payundred Percent] undivide pare and interest of "THE respect of Flat No. 102, you shall be liable to pay(a) Such interest as is payable for the period commencing immediately after this notice of the Certificate/ execution proceedings.
(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this Notice and warrant and other Process and all other proceedings 185 sq. ft carpet, Shivon nch Marg, Off Yari Road ndheri West, Mumbai, 400061, situated at C.T.9 Yari Road, Versova, Andher bai – 400 061 along with ate for 5 [Five] Shares of Rs. d up value of which amount taken for recovering the amount due You are hereby ordered to appear earing Distinctive Numl before the undersigned or 07/10/2024 at 12:05 p.m for furthe consists of ground plus Given under the seal of the Tribunal this day of 27/08/2024. out Lift). The building wa n the year 1994. ections or claims, please BHAVISHYA KUMAR AZAD RECOVERY OFFICER DRT-2, Mumbai Sarosh Damania & Co ocates, Bombay High Court 102, Maruthi Business Park Off Vera Desai Rd., Fun Republic Lane Andheri (W) Mumbai - 4000453

मुंबई, बुधवार, ४ सप्टेंबर २०२४

१३ नक्षलवाद्यांना अटक



सीआयएन : एल ५१९००एमएच१९८३पीएलसी०२९६४३ नोंदणीकृत कार्यालय: अरिहंत ऑरा, बी विंग, २५ वा मजला, प्लॉट क्र. १३/१ ARIHANT टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, ठाणे बेलापूर रोड, तुर्भे, नवी मुंबई - ४०० ७०५ दूर्घवनी: ०२२ - ६२४ ९३३३३ फॅक्स: ०२२- ६२४९३३३४ ई-मेल: info@asl.net.in, investor@asl.net.in, संकेतस्थळ: www.asl.net.ir ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत आणि ई-मतदानाच्या माहितीत दरुस्ती पत्रक

सूचना आम्ही सदस्यांना कळवू इच्छितो की ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठीची सूचना आणि ई-मतेदानाची माहिती गुरुवार, २९ जॉगस्ट २०२४ रोजी पुढील आवृत्त्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केर्ल आहे

१. फ्री प्रेस जर्नल - सर्व आवृत्त्या (इंग्रजी भाषा)

२. नवशक्ती - मुंबई आवुत्त्या (मराठी भाषा)

या सूचनांमध्ये वित्तीय वर्ष २०२३–२४ साठीच्या नोटीस आणि वार्षिक अहवालाच्या (स्वतंत्र व एकत्रित आर्थिक विवरणांसह) प्रसारित करण्याच्या तारखांमध्ये एक त्रुटी झाली होती

दरुस्त केलेली माहिती खालीलपमाणे आहे

एजीएमची नोटीस आणि प्रेषण:

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०१ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १८ चे पालन करत, ४१ व्या एजीएमची नोटीस आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिव अहवाल (स्वतंत्र व एकत्रित आर्थिक विवरणांसह) गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व सदस्यांन ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे, ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी (डीपी), रजिस्ट्रार आणि टान्सफर एजंट (आरटीए) किंवा कंपनीसोबत नोंटणीकत आहेत. २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत शेअस , असलेल्या सर्व सटस्यांना वार्षिक अहवाल आणि एजीएम नोटीस पाठवण्यात आली आहे. वार्षिक अहवाल आणि एजीएमची नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत: www.asl.net.in याशिवाय बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) एनएसई इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि एनएसडीएल वेबसाइटवर (www.evoting.nsdl.com) एजीएमची नोटीस उपलब्ध आहे. ज्यांनी वरील तारखेनंतर कंपनीत शेअर्स खरेटी केले आहेत किंवा ज्यांचे ईमेल पत्ते डीपी /आरटीए / कंपनी सोबर . मोंटणीकत नाहीत, त्यांनी वगील वेबसाइटसवर वार्षिक अहवाल पहावा, त्यांनी डीपी /आरटीए कंपनीकडे ईमेलद्वारे वार्षिक अहवाल आणि ई-मतदान तपशील मिळवण्यासाठी विनंती करावी.

इतर सर्व माहिती आणि तपशील जसे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले होते, तसेच राहतील चुकून झालेल्या गैरसमजासाठी आम्ही दिलगीर आहोत आणि आपण कृपया वरील दुरुस्त्या विचार

बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने

अरिहंत सपरस्टक्चर्स लिमिटेड

ठिकाणः नवी मुंबई तारीखः ४ सप्टेंबर २०२४

घ्याव्यात, अशी विनंती करतो

अशोककुमार छाजे

जाहीर सूचना (इन्सॉल्व्ह्न्सी अंण्ड बैंकरप्टसी बोर्ड कोड, २०१६ च्या कलम १०२ अंतर्गत) अी. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया, वैयक्तिक हमीदार/कर्जदार यांच्या धनकोंचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित तपशिल ?. वैयक्तिक हमीदाराच मच अी. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया (पं: एएजेसिए) पर अव्यक्ति, रंज रहमे ?. वैयक्तिक हमीदाराच पत्ता वर्तमान ?. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान ?. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान ?. वैयक्तिक हमीदाराचा प्रता वर्तमान ?. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान ?. व्यव्यसायिक ?. २.२२ मजवता. 'वी' विंग, मार्डिया प्रतायांत त्री. रेड. अल्यदावाद- २८००२ दित्राकित जोड्यामार्जत सीरी (आववी) अ. ९८ (एएवएम) सन २०२२ मार्जत त्री. पंडन कातीलाल मोराखिमा विरोधात नदारी नियकरण प्रक्रिया दायल केती. ?. आववीसी, २०१६ अंतर्गत वैयक्तिक हमीदाराख्या संदर्मान नदारी प्रक्रिया सुरावतां वेत्री. ?. विराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत तादारा व्यावसायिकाचा पत्ता आणि में . तिराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत तादारा व्यावसायिकाचा पत्ता आणि में . मितकरण व्यावसायिकाच नाव आणि नेंदणी . मारंग आत्य क्र. रात्र २०७२९/२०१८/२०१८/२०१८/२०१८ ?. विके साद करण्यासाठी संत्र यादारा संदर भूरठ २०८-२०२४ औ. प्रकाश मिं संप्रण मार्डी पत्ता आणि इं-सेल सरण्यासाठी पत्ता आणि इं-सेल सरण्यासाठी पत्ता आणि इं साद करण्यासाठी पत्ता आणि इंसल करण्याराठी आत्र आणि इंसल करण्याराठी आदेश यिकती. ये वहे सादर करण्याची संत्रीतालाल मोराखिया यांच्या नादारी तियकरणाची प्रक्रिया सुरुवात करण्याराठी आदेश दिल. श्री. प्रकारा सेवंतीलाल मोराखिया यांच्या प्रत्वान साद्री किंता युद्री सुर्व स्वर. २०००दी साये. ७०० वा. . तचे सादर करण्यादाती संवधित प्रयत्न मेदन सॉर्यर द्र क्रिया देन्या प्रत्वा सादर करण्या प्रक्रिय सुरुवा साद्र विकरण्याचे प्रति सि तिताल्र यांच्या प्रत्वा वा साद कर. अपयाचि प्रक्रिया सुरुवा त्यारायिकाकडे इन्सॉल्व्हन्ती किं पूर्यी प्रत्य ने स्वरा वा सार्य करण्या प्रक्रिया सुर्या स्वरसायिकाकडे इन्सॉल्व्हन्ती राज्री कें स्राट्स सरण्या ते वा साद करण्या त्रा वे बोर सेत २ २०-०-२०२४ र्रा जीत कि किंता पूरी यितराक मादितीस तर प्राचे सक्त साहरी		अब्यक्ष आणि व्यवस्थापकाय संघालक डीआयएन: ०१९६५०९४				
 श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया, वैयक्तिक हमीदार/कर्जदार यांच्या धनकोंचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित तपशिल त्रंवधिक हमीदाराचे गव श्री. प्रकाश संवंतीलाल मोराखिंग (पॅन: एए.वेपीएम७६८ रक्षी आणि डीआयरन: ००१५१२५६) वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान २८६ श्री युवन, ५वा मजला, एसवरीपी रोढ, खेतवाडी, मुंबई ४००००४ वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान २८६ श्री युवन, ५वा मजला, एसवरीपी रोढ, खेतवाडी, मुंबई ४००००४ वयावसायिक १२, २८ मजला, ''बी'' विंग, मार्डिया प्लाझा, सी.जी. रोढ, अहमदावाद- २८००६ गुडरात १. अर्च दाखल केल्याच्या आदेगांचा तपशील २९.०८.२०२४ दिर्गिलिक कोद्यामफेत सी(आयवी) इ.९.९८.२०२४ दिर्गिलिक इमीदाराच्या संदर्भात नादारी प्रक्रिया मुरावातीची तरीख आयबसीयिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक म्हणून कार्यरत मार्वे अल्प यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक म्हणून कार्यरत भाष्यो झ आवबीबीआय/आयपीए-००१/आवयी- पं००१३/२७७-२८/१७०३६ मिंडळाकडे नॉदणीकृत असलेल्या निराकारण र७००१३. मेल - mahesh@msuekha.com तिपकरण व्यावसायिकाणी पंत्र व्यादर ४७००६३. मेल - pgshrenikmorakha@gmail.com बेळ: स. १०.०० ता. २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मेराड:/Nbbl.gov.in/en/home/downloads त्या सादर करण्यासाठी संधित प्रपत्र मेल - त्रवरे सार, ७.०० वा. द वे सादर करण्यासाठी संधित प्रपत्र सुवे सादर करण्यात त्रो की, सत्याननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदावाद रार्डरीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया याच्या चादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवा करण्यासाठी कारेश दिलो. श्री. प्रकाश सेवंती लिल मोराखिया याच्या भवकोंना बाब इ. ७ मध्द ने सार, करण्यावा नियकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्वर्न. २०९९ २०२४ रेजीस किंवा युवी प्राट स्वॉन स्यार प्रक्रिय मार्फ कार वेतिलि माध्यम किता ने प्रणीकृत पत्राद्रो किंवा याच्या सादर सेव सार करण्या प्री मे बालविष्यात येत आहे. इलेट्रनिक माध्यम किता नांयण						
१. वैवक्तिक हमीवाराचे नाव शी. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया (पॅन: एएवेपीएम७६८२सी आणि डीआपवन: ००१६१२५६) १. वैवक्तिक हमीवाराचा फत्ता वर्तमान २८८ श्री युवन, ५वा मजला, एसळीपी रोड, खेतवाडी, मुंबई ४००००४ व्यावसायिक १२,२४ मजला, ''बी'' विंग, मार्डिया प्लाझ, सी.जी. रोड, अल्प्यादाचन २८००६ गुवरात ३. अर्ज दाखल केल्याच्या आदेशांचा तपशील सं. आर्यवीसी, २०१६ अंतर्गत वैवक्तिक इस्मेदाराख्या संदर्भांक नावरी प्रक्रिया सुरावातीची तारीख १२,२४२ दिनीकिक कर्ताताल मोराखिया विराकत श्री, पंकज कांतीलाल मोराखिया विराकत हारी सिराकरण प्रक्रिया सुरावातीची तारीख ५. आयवीसी, २०१६ अंतर्गत वैवक्तिक हमीदाराख्या संदर्भांक नावरी प्रक्रिया सुरावातीची तारीख २१,०८.२०२४ ५. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक म्हणून कार्यरत नावराती व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक महणून कार्यरत नादारी व्यावसायिकाच पत्ता आणि रोह मेल व्यावसायिकाचा पत्ता आणि रोह मेल व्यावसायिकाचा पत्ता आणि रोह मेल सं. मंडळाकडे नॉदणीकृत असलेल्या निराकारण श्र०. तिराकरण व्यावसायिकाहाणी पत्रव्यावहार करण्यासाठी पत्ता आणि रोम साहर १७,०८३. १९७,७३४२ २०१५-२८/१७७३६ भेल - pgshrenikmorakha@gmail.com वेळ: स. १०.०० ते सां. ७.०० ता. ८. दावे सादर करण्याची अंतिम तारीख २३.०९.२०२४ १७,७३.३८ भेल - pgshrenikmorakha@gmail.com वेळ: स. १०.०० ते सां. ७.०० वा. ८. दावे सादर करण्याची संविधित प्रप्र https://bbl.gov.li/en/home/downloads सूचना यादारी संवीलिल मोराखिया याच्या भनकोंना बाव क्र. ७ मध्द केरापं. ७,०० वा. २.०९.२०२४ १. रुके सादर करण्याचारी संवर्ति की, सम्याननीय राष	श्री. प्रकाश सेवंतीलाल मोरान्	प्रकाश सेवंतीलाल मोराखिया, वैयक्तिक हमीदार/कर्जदार				
(पॅन: एएनेपीएम७६८२सी आणि डीआफ्टन: ००१५१२५६) ?. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान २८८ श्री घुवन, ५वा मजला, एसवरीपी रोढ, खेतवाडी, मुंबई ४००००४ श्वावसाविक १. अर्ज दाखल केल्याच्या आदेगांचा तपशील ३. अर्ज दाखल केली. ३. अर्ज दाखल कली. ३. आयवसिती, २०१६ अंतर्गत बैबक्तिक हमीदाराज्या संदर्गत नादारी प्रक्रिया मुखल कली. ३. आयवसिविका प्राचा प्रति केल्या तिराक्र हमीदाराज्या संदर्गक नादारी प्रक्रिया मुखल केली. ३. आयवसायिक हण्युत कार्यरत नादारी व्यावसायिकाच प्रा ३. सिंग कार्य खात्र गोरावा प्रतं संत्र मुखल केली. ३. आयवसिति, २०१६ अंतर्गत बैबक्तिक हमीदा कारण व्यावसायिकाच्या कार्य क्रिकिंग मुखल केली. ३. आयवसायिक राज्य कार्य संतिक म्यादारी प्राचा प्रतं संत्र कार्य सादारी कार्य के नारा प्रक्रिक्य मुख ना या हा. ३. अर्ज दाल संते की, सन्या कार्य क्र संत एक सादा कार्य के की स स्या करीय मुख सं या हा. ३. दावस सादरक						
२. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान २८९ श्री युवन, ५वा मजला, एसवरीपी रोड. खेतवाडी, मुंबई श्वावसायिक १२, २ग मजला, ''बी'' विंग, मार्डिंग एलाझा, सी.जी. रोड, आहमदावान्ट २८०००६ पुजरात ३. अर्ज दाखल केल्याच्या आदेशांचा तपशील सन्माननीय एनसीएलटी अहमबाद खंडपीठ द्वारे २९ ९०८.२०२४ दिनाकित आदेशाम्प्रकंत सीपी (आवशी) फ्र. ९८ (एएचसए) सात २०२२ मार्कत श्री. पंकज कातीलाल मेराखिया विरोधत नादारी सिपकरण प्रक्रिया ३. आर्य बीसी, २०१६ अंतर्गत वैयक्तिक हमीदाल मेराखिया विरोधत नादारी सिपकरण प्रक्रिया युवल केली. ४. आयबसायिक म्हणून कार्यरत नादारी प्रक्रिया मुखल केली. ४. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी सिपकरण प्रक्रिया मार्गक तादारी जिंगकरण प्रक्रिया प्रक्रिया मार्गक नादारी प्रक्रिया मार्गक नादारी प्रक्रिया नादारी प्रक्रिया मार्गक नादारी प्रक्रिया मार्गक केली. ४. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नातारा प्रक्रिया मार्गक केली. ४. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नाता कारा से प्रकरण प्रार्थ केली. ४. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नाता कारा से प्रकरण प्रार्थ केला नादारी प्रकरण प्रार्थ केला नादारी प्रकरण आवणीय ४. निराकरण व्यावसायिक महणून कार्यरत मार्गक केल्या निराकरण व्यावसायिक कारा केला से संप्रकरण व्यावसायिक प्रार्थ केला नारा कि प्रकरण विंक सादर भण्य वादा पत्ता केला ताता हो, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००२३. ४. मंतर करण्यासाठी मंता गरा व २१.००२४ २००२४ ४. वो सादर करण्यातरो केतिम तारीख २१.००२४ २००२४ ५. ता दे केला रारे तोतिम तारीख २१.००२२४ ४.	 वैयक्तिक हमीदाराचे नाव 					
अहमदाबाट्- २८००२ गुउरात ३. अर्ज दाखल केल्याच्या आदेगांचा तपशील ३. अर्ज दाखल केला २. २०२०२ दि शिकत आहेगामर्फत सीपी (आवबी) ज. १८ (एएचएम) सन २०२२ मार्फत श्री. पंकज कांतीलाल मंदायिवा विद्यावा विद्या किराक्या युखल केली. ४. आयवसिति २०१६ अंतर्गत बैवक्तिक हमीदाराज्या संदर्भात नादारी प्रक्रिया युखल केली. ५. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिक माणा के नेंदिकारण व्यावसायिकाचा पाता आणि ई नेस व्यावसायिकाचा पाता आणि ई नेस स्वल् यादारो पाता आणि ई मेल मेल – mahesh@msuekha.com केल्ड.स. १०.०० ते सायं. ७.०० वा. ७. तिराकरण्यावा जीनिम तारिख स्वरण्यासाठी पाता आणि ईमेल मेल – pgshrenikmorakha@gmail.com केळ्ड.स. १०.०० ते सायं. ७.०० वा. ८. दावे सादर करण्यावा जी अंतिम तारिख स्वर या दादे रेप्यात येते की, सन्माननीय राष्ट्रीय कंगनी विधी न्यायाधिकरण, अहमदावाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश संवंशील प्रप्रज सिंत गॉरर्यर हो १. प्रकाश संवंतीलाल मोराखिया याच्या भाक्तेना बाब क्र. ७ म्रयू केलेल्या पात्वा त निरकरण बयाक्यायिका कडे इन्सॉल्ल्र्न.४ के कि. सन्मान नीय राष्ट्रीय कंगनी विधी न्यायाधिकरण, अहमदावाद खंडपीठ ने २९.०८.२०२२ श्री. प्रकाश संवंती ता स्वर्या र्याड्र.	२. वैयक्तिक हमीदाराचा पत्ता वर्तमान	२८९ श्री भुवन, ५वा मजला, एसव्हीपी रोड, खेतवाडी, मुंबई				
२९.०८.२०२४ दिरांकित आदेशामार्फत सींपी (आपबी)) फ्र. ९८ (एएचएप) उत्त २०२२ मार्फत श्री. पंकडा कातीताक माराजिया वितोधत नादारी मिलफा दाखल केली. ४. आपबीसी, २०१६ अंतर्गत वैयक्तिक हमर्मादाराध्या संदर्भात नादारी प्रक्रिया युखला केली. २९.०८.२०२४ दिरांकित आदेशामार्फत सींपी (आपबी)) फ्र. ९८ (एएचएप) उत्त २०२२ मार्फत श्री. पंकडा कातीता व्यावसायिकाच महणून कार्यरत नादारी व्यावसायिकाच नाव आणि नंदणी जावपी क्र. आपबीजीआय/आपपीए-००१/आपपी- पी००४१३/२०१७-१८/१०७३६ ६. निराकरण व्यावसायिकाच नाव आणि नंदणी जावपी क्र व्यावसायिकाच पत्ता ताराकाण व्यावसायिकाच पत्ता आणि इं-मेल श्रेष, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरंगाव पूर्व, मुंबई ४०००६३. मेल – mahosh@msuekha.com १७, तिराकरण व्यावसाठी पत्ता आणि इंमेल वेदा स.१०.०० ते सावं.७.०० जा. ८. दावे सादर करण्याची अंतिम तारीख २३.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या वरण्यासाठी पत्ता आणि इंमेल करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या भनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्याकरण व्यावसायिकाक इंन्सॉल्व्हन्सी अंण्ड बैकस्पटसी बोर्ड अॉफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर र्युलल गॅरंद्र तू कॉगेर डंब्र्स्सी ?युण्डीम्स २०१९ च्या रेयुलेशन ५१) अंतर्गत विहित प्राय 'फर्मा बी' मध्ये २३–०९-२०२४ र्राजीस किंवा पूर्यी युराव्या यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया युर्करा 'प्रलल गॅरंद्र दू कॉगेरिट डेब्र्सी ?युल्वेम्स्स २०१९ च्या रेयुलेशन ५१) अंतर्गत विहित प्राय 'फर्मा बी' मध्ये २३–०९-२०२४ र्राजीस किंवा पूर्यी युराव्या स्वर्ता यांच्या दे ते सादर करण्यासाठी याद्वारे बोलविप्यात येत आहे. इल्ट्रॉकि माध्यम किंवा नॉरणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत भक्ते त्यांचा युराव, दाव्यां तपग्नीक् तपाद्व देकिया प्र रोक्ते. महेरा आर सुरेका	व्यावसायिक	अहमदाबाद- ३८०००६ गुजरात				
इमीदाराख्या संदर्भात नावारी प्रक्रिया मुरावातीची तारीख महेल आर सुरेका ५. निराकरण व्यावसायिक म्हणून कार्यरत नादारी व्यावसायिकाचे नव आणि नोंदणी क्रमांक महेल आर सुरेका आवधी क्र. – आववीबीआय/आपधि,–००१/आवधी– पी००४१३/२०१७–२८/१७७३६ ६. मंडळाकडे नोंदणीकुत असलेल्या निराकारण व्यावसायिकाचा पत्ता आणि ई-मेल भरेश, अधोग भवन, सोनावाला रोड, गोंरागाव पूर्व, मुंबई ४००९६३. ७. निराकरण व्यावसायिकाडी पत्रव्यावदार व्यावसायिकाडी पत्रा व्यावदार भरेल – mahesh@msurekha.com १७३, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोंरागाव पूर्व, मुंबई ४०००६३. . सर्व स्वरण्यासाठी पत्रा आणि ईमेल सरण्यासाठी पत्ता आणि ईमेल सरण्यासाठी पत्ता आणि ईमेल सेल – pgshrenikmorakhla@gmail.com वेळ: स. १०.०० ते साथं.७.०० वा. ८. दावे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र सिल – nahesh@mvsurekha.com १. तुवे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र ५४९. २३.०९.२०२४ १. तुवे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र ५४९. महते के ति की, सन्याननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदावाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाशा सेवंतीलाल मोराखिया यांच्या धार्च्या वाच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवा करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाशा सेवंतीलाल मोराखिया यांच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्द ने मुद्द केलेल्या पत्त्याव निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्ल्हन्सी अंड बैंकरप्टरसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्डन्सी दिझोल्युरान प्रोसेस फॉर्म की'' मध्ये २३–०९-२०२४ प्रेजीस किंवा पूर्वी पुराव्यास्व त्यां दा वे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविष्यात येत आहे. इलेट्र कि वा नारंपणिकृत पत्राद्रा रेकंवा नादे वी विराण्य	 अर्ज दाखल केल्याच्या आदेशांचा तपशील 	२९.०८.२०२४ दिनांकित आदेशामार्फत सीपी (आवबी) क्र. ९८ (एएचएम) सन २०२२ मार्फत श्री. पंकज कांतीलाल मोराखिया विरोधात नादारी निराकरण प्रक्रिया				
नादारी व्यावसायिकाचे नाव जाणि नॉट्णी फ्रमंक आपपी क्रं आववीवीआय/आपपीए-००१/आयपी- पी००४१३/२०१७-२८/१७७३६ ६. मंडळाकडे नॅदणीकृत आसलेल्या निराकारण व्यावसायिकाचा पागा आणि ई-मेल १७६३, उक्षोग भवन, सोनावाला रोड, गोरंगाव पूर्व, मुंबई ४७००६३. ७. निराकरण व्यावसायिकाशी पत्रव्यावहार करण्यासाठी पत्ता आणि होने सादर भरल - mahosh@mrsurekha.com १७६३, उक्षोग भवन, सोनावाला रोड, गोरंगाव पूर्व, मुंबई ४७००६३. ७. निराकरण व्यावसायिकाशी पत्रव्यावहार करण्यासाठी पत्ता आणि होने सादर करण्यासाठी पत्ता आणि होने सादर करण्यासाठी पत्ता आणि होव सादर भरल - pgshrenkmorakhla@gmal.com वेळः स. १००० ते सावं. ७.०० वा. ८. दावे सादर करण्याची अंतिम तारीख स्वरा याद्वारे देवयात येते की, सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदावाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवा व्यावसायिकाकडे इन्सॉल्टक्रन्तो अंग्ड बैकस्टरसी बाई ऑफ इंडिया (इन्सॉलिय्क्रन्ती रिझोलयुशन प्रोसेस फॉर पर्तनल गॅरद्र्या हु कॉपीर देव्डर्सी ?युलोफ्स २०१९ रुया रेखुलेशन ७(१) अंतर्गत विदिति प्राप्र 'फर्माम बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्या धनकोंना बाव क्र. ७ मध्ये नमूट केलेल्या पत्थावर निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी रिखोलयुया चांच्या भानकोंना बाव क्र. ७ मध्ये नमूट केलेल्या पत्थातर निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी रिखाया यांच्या धनकोंना बाव क्र. ७ भध्ये नमूट केलेल्या पत्थातर निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी रेखुलेफर प्रार्थ रेख्न रेखुलोफ्र रहरेहाल (१) अंतर्गत विदित्र प्रार्थ 'फर्ममं बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजीस किंवा यूर्यी पुराव्या संतर करण्यासाठी याद्वारे बोलविप्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्यम किंवा नॉटणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत धाटे किंवा दिशाभूत करणारे पुरावे सादर केल्यास दंड होऊ राकेल. महेरा आर सुरोका सायर केल्या स त्रेर केल्या स केल	हमीदाराच्या संदर्भात नादारी प्रक्रिया सुरवातीची तारीख	<u>२९.०८.२०२४</u>				
व्यावसाविकाचा पंत्ता आणि ई-मेल ४०००६३. मेल-mahosh@mrsurekha.com मेल-mahosh@mrsurekha.com ७. तिराकरण व्यावसाविकाशी पत्रव्यवहार ४७,००६३. करण्यासाठी पत्ता आणि व्रंवे सावर ४७,००६३. चे सावर करण्याची अंतिम तारीख २३,०९,२०२४ १. त्रावे सावर करण्याची अंतिम तारीख २३,०९,२०२४ १. त्रावे सावर करण्याची संबंधित प्रपत्र । ५. त्रावे सावर करण्याची संबंधित प्रपत्र । ५. त्रावे सावर करण्यासाठी पत्ता रे संबेतीलाल । स्वृत्ता याद्वारे देण्या ते ते की, सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यावाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ने २९,०८,२०२४ औ. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया याच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्यावर निराकरण स्वेत्त गॉर्ट्स टू कॉपरिट डेव्र्आ रेखुलेशन्स २०१९ रच्या रेखुलेशन ५९१) अंतारांत विदित प्रपत्र 'फर्ममं बी'' मध्ये २३–०९–२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्याखन तरेख अॉर्य क्रिया द्रात्यादी वाद्वारे सावर करण्यासाठी याद्वारे चंत्रांते प्रार्यो के शेलविण्यात येत आहे. इलेट्वीन क माध्य कि वा नॉरणीकृत पत्राद्वा किंवा हारी वितरण द्वा रे स्वे त्यांते दा वे सावर करण्यासाठी याद्वारे केल्या दे त्वावे सावर करावे दावे सावर करावे दा व्रायो खोरे किंवा दिशाभूत करावे दा सावर कराव्य चो व्यावो व	नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी	आवपी क्र आवबीबीआव/आवपीए-००१/आवपी-				
करण्यासाठी पत्ता आणि दावे सादर ¥०००६३. करण्यासाठी पत्ता आणि इमेल मेल - pgirrenikmorakhia@gmail.com वेळ: स. १०.०० ते सायं. ७.०० वा. ८. दावे सादर करण्याची अंतिम तारीख २३.०९.२०२४ १. त्रावे सादर करण्याची अंतिम तारीख २३.०९.२०२४ १. त्रावे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र https://bbbl.gov.in/en/home/downloads सूचना याद्वारे देण्यात येते की, सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवा करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर निराकरण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या चनकोंना आब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्याव नियकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्रन्सी अंड बंकएटसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्र्न्सती दिश्रील्युग प्रोसंस फॉर पर्सनल गॉर्रर्स टू कॉपोरेट डेब्टर्स) रेखुलेशन्स २०१९ च्या रेखुरावेशन ७(१) अंतर्गत विदित प्रपत्र 'फॉर्म वी'' मध्य २३-०९-२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्यासंस ल्यांचे दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्या किंवा नॉरणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याच खोटे किंवा दिशाभूत का वांरे प्रावे सादर केल्याच खे वेक्तिकत.		800053.				
२. रावे सादर करण्यासाठी संबंधित प्रपत्र https://bbbl.gov.in/en/home/downloads सूचना याद्वारे देण्यात येते की, सन्माननीय राष्ट्रीय कंगनी विभी न्यायाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या भनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर निराकरण व्यावसायिकाक इन्सॉव्ल्हन्सी अंड बैंकएन्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉव्ल्इन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर पर्वावसायिकाक इन्सॉव्ल्हन्सी अंड बैंकएन्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉव्ल्इन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर पर्वावसायिकाक इन्सॉव्ल्हन्सी अंड बैंकएन्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्र्शन प्रोसेस फॉर पर्वावसायिकाक इन्सॉव्ल्इन्सी अंड बैंकरूरसी रेखुलेशन्स २०१९ च्या रेखुलेशन ए (१) अंतर्गत विदित प्रपत्र 'फर्मम बी'' मध्ये २३–०९–२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्यम किंवा नॉरणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत भनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपश्रील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे खोटे किंवा दिशामूल करणारे पुरावे सादर केत्यात्वा दे होऊ शकेल.	करण्यासाठी पत्ता आणि दावे सादर करण्यासाठी पत्ता आणि ईमेल	४०००६३. मेल− pgshrenikmorakhia@gmail.com				
(1) एउपार परेश्वार येते की, समाननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, अहमदाबाद खंडपीठ ने २९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी अंण्ड बैंकरण्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर पर्सतल गॅरदेष कॉपीरट डेब्ट्सी) रेखुलेशन्स २०१९ च्या रेयुलोशन ७(१) अंतर्गत विहित प्रघ 'कर्मां बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्यम किंवा नॉरणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे खोटे किंवा दिशाभूल करणोरे पुरावे सादर केल्यास दंड होऊ शकेल. महेश आर सुरेका						
२९.०८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात करण्यासाठी आदेश दिले. श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलोल्या पत्त्यावर निराकरण व्यावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी अंण्ड बैंकएटसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर पर्यतल गॅरेंद्र द्व कॉपरिट डेब्ट्सी) रेखुलेशन्स २०१९ च्या रेखुलेशन ७(१) अंतर्गत विहित प्राप्त 'फर्मॉम् बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजीस किंवा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्यम किंवा नॉरणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड होऊ शकेल. महेरा आर सुरेका						
बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजींस किंवा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. इलेट्रॉनिक माध्यम किंवा नोंदणीकृत पत्राद्वारे किंवा हाती वितरण द्वारे किंवा स्पीड पोष्ट किंवा कुरियर मार्फत धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड होऊ शकेल. महेश आर सुरेका	9.0८.२०२४ श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या नादारी निराकरणाची प्रक्रिया सुरूवात रण्यासाठी आदेश दिले. . प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांच्या धनकोंना बाब क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर निराकरण ावसायिकाकडे इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर					
धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड होऊ शकेल. महेश आर सुरेका	बी'' मध्ये २३-०९-२०२४ रोजीस किंवा पूर					
	इलेट्रॉनिक माध्यम किंवा नोंदणीकृत पत्राद्वारे किंवा धनकोने त्यांचा पुरावा, दाव्यांचा तपशील आणि	वैयक्तिक माहितीसह त्यांचे दावे सादर करावे. दाव्याचे				
श्री. प्रकाश सेवंतीलाल मोराखिया यांचे निराकरण व्यावसायिक	श्री. प्र	महेश आर सुरेका काश सेवंतीलाल मोराखिया यांचे निराकरण व्यावसायिक				

ोपी (आयबी) ९८/एएचएम सन २०२२ मध्ये नियु आयबीबीआय/आयपीए-००१ दिनांक-०२.०९.२०२४ आयपी-पी००४१३/२०१७-१८/१०७३१ एफए वैधता - २६.०९.२०२४ १७३, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव पूर्व ४०००६३ mahesh@mrsureka.com (९३२२५८१४१४

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई मध्ये (भारत सरकार, वित्त मंत्रालय) ३रा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, स्ट्रॅन्ड सिनेमा जवळ, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ मूळ अर्ज क्र. १२०२ सन २०२३ निः ११ बँक ऑफ बडोदाअर्जवा विरुद्ध किष्णा कंपनी आणि इतर ..प्रतिवादी समन्स

मोदी, शहा यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची ममतांची मागणी

महिलांच्या अपराजिता महिला आणि बाल परिणामकारक विधेयक (पश्चिम बंगाल फौजदारी कायदा आणि सधारणा) अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या सर्व विधेयक २०२४ राज्यांचे मुख्यमंत्री त्याचबरोबर विधानसभेत मांडल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गुन्ह्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जलदगतीने तपास, शीघ्रगतीने न्यायदान आणि दोषीला कडक राजीनामा द्यावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री शासन करणे हा या विधेयकाचा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी उद्देश आहे.

रेप्को होम फायनान्स लिमिटेड

अ**मरावती शाखा:** प्लॉट क्र. ६६६, १ला मजला, सत्यदेव राठी नगर

व्हीएमव्ही कॉलेज रोड, अमरावती-४४४ ६०३.

मागणी सूचना

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार्यनो रेष्को होम फायनान्स लिमिटेडचे प्रायिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायसेशन अॅण्ड रिकन्टट्रका ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युप्रिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(११) सहवाचत सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सट्र सूचना प्राप्त

मिळकतीचे वर्णन

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ३

वित्त मेंत्रालय, भारत सरकार,

सेक्टर ३०ए, रघुलीला मॉलच्या बाजूला

वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी, नवी मुंबई-४००७०३

आर.पी. क्र. ४४/२०२३

विरुद्ध

विक्री जाहीरनाम्याचा निपटारा करण्यासाठी नोटीस

कोलकाता

सरक्षेसाठी

कायद्याची

केली.

Repco

ळकतीचा कब्जा घेतला आहे

গাৰ্দ্বিच्या प्रभाग

ाच्या अधिन राहील

गठी- रो हाऊस क्र. ३२.

देनांक: २८.०८.२०२)

पंजाब नॅशनल बँब

मेसर्स श्याम टेडिंग कंपनी आणि अन्य

सीडी–१: मेसर्स श्याम ट्रेडिंग कंपनी

सीडी-२: श्री. वेद प्रकाश अग्रवाल

सीडी-३: श्री. श्यामसुंदर अग्रवाल

विले पार्ले (पूर्व), मंबई – ४०००५६.

विकीचे आदेश दिले आहेत

कचेरीचा पत्ता: १५ – कपाडिया कमर्शियल प्रिमाइसेस सीएचएसएल

दोन्ही पत्ते: फ्लॅट नं. १० आणि ११, हर्षा बिल्डिंग, तिसरा मजला, बापूभाई वाशी रोड

दाने किंवा जबाबदाऱ्या बाबत माहिती देण्यासाठी आपणास उपस्थित राहाने.

ब्रोच स्ट्रीट, दाणा बंदर, मस्जिद बुंदर, मुंबई - ४००००९.

पाचशे सत्तर आणि पैसे चार दोन फक्त) व्याज आणि खर्चासह रक्तम भरण्याचे आदेश दिले आहेत.



राज्य

लागलेला शाप आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी बलात्कार हा मानवतेला सामाजिक सुधारणा गरजेच्या करण्यास मदत होणार आहे, असे यांनी केला.

जाहीर सूचना

जाहीर सूचना सर्व संबंधितांना या जाहीर सूचनेद्वारे असे सचना यादारे देण्यात येत आहे की. आम्ही कळविण्यात येते की. खालील तपशिलवार (१) श्री. किरण चंद्रकात मास्टर, (२) दिलेली मालमत्ता श्री. रमाकांत लालबहादूर श्री. रोहन चंद्रकांत मास्टर आणि (३) कु. सिंह यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीची आहे रोसान्ना चंद्रकांत मास्टर, त्यांचा सामाईव सदर मिळकत जमिनीचे वर्णन **सव्हें नंबर १३०** पत्ता येथे, रो हाऊस क्र. १, राज महाल, जुह् हिस्सा नंबर ११/अ, क्षेत्र ७१०, चौ.मी कोळीवाडा, मुंबई- ४०० ०४९ (एकत्रितपणे आकारणी १.३२/- ही मिळकत गाव मौजे **'मालक''**) यांचे खालील लिखित उत्तन, तालुका व जिल्हा ठाणे, भाईंदर (प.) मीरा-भाईंद्र महानगरपालिकेच्या हद्दीत स्थित आहेत. सदर मिळकत श्री. रमाकांव लालबहादूर सिंह यांनी माझे अशिलांस यांना कायमची विकण्याचे व विकासाचे सर्व हक्क हस्तांतरित करण्याचे मान्य व कबल केले आहे तरी सदर मिळकतींवर (किंवा तिच्या एफ. एस आय. किंवा टी. डी. आर. वर) कोणत्याई इसमांचा. व्यक्तीचा वा संस्थेच्या गहाण, दान, बोजा, कुळ, वहिवाट, दावा, विक्री, फरोक्त, अदलाबदल, भाडेपट्टा, इत्यादी वा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सदर इसमांनी १४ दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित मार्कन्डे निवास, एच. टी. रोड, काजूपाडा, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६, ह्या कार्यालयीन पत्त्यावर आपली हरकत नोंटवावी अन्यथा तस कणाचाही व कोणत्याही प्रकारचा हक. हितसंबंध. अधिकार नाही वा असल्यास तो सोडन दिला आहे असे समजून आमचे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील ह्याची सर्व संबंधीतांची नोंद घ्यावी. कागदोपत्री पराव्याविना आलेल्या हरकतींचा विचार केल दिनांकः ०४/०९/२०२४

झाल्यानंतर आम्ही पोलीस दलातन विशेष अपराजिता कृती दलाची पद्धतीने तपास पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. अपराजित राजीनाम्याची मागणी विधेयक ऐतिहासिक आणि इतर

आहेत. सदर विधेयक मंजर यावेळी विरोधकांनी बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी स्थापना करू आणि कालबद्ध करणाऱ्या घोषणा दिल्या. तेव्हा तुम्ही ज्या कारणासाठी करीत आहात, त्याच कारणासाठी राज्यांसाठी आदर्श विधेयक आपणही नरेंद्र मोदी आणि अमित ठरणार आहे. या विधेयकामुळे शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केंद्रीय कायद्यातील त्रुटी दूर केली तर, असा सवाल ममता विजापूरः छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून सुरक्षा दलांनी १३ नक्षलवाद्यांना अटक केल्याचे मंगळवारी पोलिसांनी संगितले. यापैकी सात जणांना गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, तर अन्य सहा जणांना तर्रेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून डिटोनेटर्स, धनुष्यबाण, बॅटरी, माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुरे तस्कर असल्याच्या संशयातून हरयाणात 9२ वीमधील विद्यार्थ्याची गोळ्यां घालून हत्या फरिदाबाद : इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हा गुरांचा

तस्कर असल्याच्या गैरसमजातून गोरक्षकांच्या एका गटाने त्याचा गाडीतून पाठलाग केला आणि गोळ्या घालून त्याची हत्या केल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी घडल्याचे मंगळवारी पोलिसांनी सांगितले. सदर पाच गोरक्षकांची नावे सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा

आणि आदेश अशी असून त्यांना अटक करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. या पाच जणांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, दोन एसयूव्हीमधून संशयित गुरेतस्कर शहरात रेकी करीत आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली.

गोळीबारात ठार झालेला आर्यन मिश्रा आणि शांकी व हर्षित हे त्याचे दोन मित्र गरांचे तस्कर आहेत. असा पाच आरोपींचा समज झाला आणि आम्ही त्यांचा पाठलाग केला. त्यांना गाडी थांबविण्यास सांगितले असता त्यांनी अधिक वेगाने गाडी पळविली. त्यामुळे आम्ही गोळीबार केला. त्यामध्ये मिश्रा जागीच ठार झाला, असे या पाच जणांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्यांच्याकडील बेकायदा शस्त्र आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा गाजावाजा ; प्रचार – प्रसिद्धीसाठी १ कोटी ९५ लाखांचा खर्च

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही त्यापैकी एक आहे. या योजनेचा राज्यभरात प्रचार प्रसिद्धीसाठी व्हावा यासाठी १ कोटी ९५ लाख २१ हजार १०० रुपये खर्च करण्यात येणार आहे. योजनांचा प्रसार प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी निवडणुकीत महियुतीला किती फायदा होईल, हे येत्या काही महिन्यांतच स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये `मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना` कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहचून या योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना होण्यासाठी योजनेचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. या योजनेची प्रसिध्दी विविध माध्यमातून करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याद्वारे माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यम आराखड्यास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या २९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सबसुगटा इटरस्ट (एककासपट) हल्स २००२ ज्या नियम 5 अन्य प्रदान कलल्या आपकाराचा वागर करून स्वर सूचना प्राप्त हात्याच्या ताखास्तु हु। दि हासात १ १.०.६.२०४ पासु- चुलिंग व्याजासर ह. १.३.४.१.९.१२/ २.३. २१११८७३०००१३४ द्वारे सुचनेत नमूद केलेली राक्षम खुकती करण्यासाठी कर्जद्र हा कर्जदार: श्री. दिनकर जगजाथ पागृट, जगजाथ शांतिग्रम पागृट यांचा मुलगा, सह-कर्जद्र हा. तजनी दिनकर पागृट, श्री. दिनकर जगजाथ पागृट यांची पत्नी, ट्रोन्ही येथे, ये हाऊक इन्होता-४४४४००, हामंदर: आ मोक राज्यों (क्रां स्वार सुकत्र हु. पायकृष्ण कॉन्स्टेंट जवळ, बाळापूर नाका खामाया रोड किश्वोत्ता-४४४००, हामंदर: आ मोक न ट्रिस्ट कर्जा, स्वंट क्र. १.२, पाथे क्राउन, क्रीमा वजवठ विद्यालय कोलखेडा, अकोला-४४४००१ यांचा बोलविण्यासाठी दिसांक १३.०६.२०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदर यांनी खम्म खुकती करप्यास कसूर केली आई म्हणून कर्जदार, सह-कर्जदार आणि इमीदर परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवारपणे **ਕਿ**ਕਾਇੰ ਸ ("**परिसर**") परिसरासंदर्भात मालकी हक्कांची चौकशी करत आहोत. कोणत्याही व्यक्ती/संस्था यांना मालव मात्र के सार्वे के सा भागि सर्वसामान के तत्वेल सुर्वत पाद्वारे देखात ये के की निमन्तवार्थ किरानी २८ ऑगर्ट, २०२२ रोजे सार्वे कर जेंदरण १३(४) सहवाचता सद्र नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वागर करून येथील खालील वर्णिलेल्य आणि/किंवा सदर परिसरासंबंधी किंवा त्याच्या कोणत्याही भागासंबंधी कोणताही कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीस हिस्सा, अधिकार, नामाधिकार, फायदा ग्वहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील इतर खर्च आणि २४.०८.२०२४ पासून पुढीर गजासहरु. १३,७५,५२१/- या रकमेकरिता कर्ज खाते क्र. २२११८७३०००१३४ द्वारे रेप्को होम फायनान्स लिमिटेड, अमरावर हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी इ. जसे की, विक्री, हस्तांतर भारती तुमने का सिन्धुरियाद्र्यांशन अंस्टरच्या कलम १३(८) कडे नेघत आहोत, ज्यानुसार जर तारण धनकॉनी केलेला स संस्थित प्रमार आणि खर्चासह एकवित तारण धनकॉची थकबाकी ही तारण मत्तेची विक्री किंवा हस्तांतराकारेता निश्चित केलेल्य अदलाबदल, भाड्याने देणे, भाडेपट्टा, उप भाडेपट्टा, परवाना, लिव्ह ॲण्ड लायसन्स, गरखेपवीं कोणत्याही वेळी भरणा केलीत तर तारण मलेची विक्री किंवा हस्तांतरणासाठी पढील पावले उचलण्यात येणार नाहीत. काळजीवाह तत्व, कळवहिवाट, उप-कुळवहिवाट, अभिहस्तांतरण, सोडून देणे, लेआऊट प्लॉट क्र. ४६, मोजमापित ३०५,६१ चौ.मीटर्स (३२८८.३६ चौ.फूट) मधून दिनांक १२/१२/२००२ रोजीच्या सुधारित खटला क्र. एनएपी–३४/अकोला/५५/२००१–२००२ मधील एस.डी.ओ. अकोला द्वारे मंतुर एक.एस. क्र. ७८/४ लेआऊट विमोचन, गहाण, वारसा, अंत्यदान जिया जिन्हे राष्ट्री के स्वति उम्र प्रवेशक कार्यात्वय अलग तथा राष्ट्राविज्ञाना भाषात्व के सुरक्ष संगरका के उठ्ठ मोजे अकोला येथे स्थित उम्र प्रवेशक कार्यात्वय अलग तथा ज्यां राष्ट्रीशिश्यानमधील आणि प्राप्त पंचाय भाषा (आणि व महानगरपालिकेमधील), ता. आणि जि. अकोला च्या हद्दीमधील स्थित मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, वे खालील प्रमाध उत्तराधिकार, भेटवस्तू, धारणाधिकार, प्रभार, देखभाल. सविधाधिकार. विश्वस्त रमाबद्ध- (विक्री विलेख क्र. ५५४/२००५ प्रमाणे), पुर्वेसाठी- नाला, पश्चिमेसाठी- ६ मीटर लेआऊट रोड, उत्तरेसाठी-भियाल कु (मेळा निर्धान) है। २२३ (१९२२ कान), उन्होंने के साथ कि साथ के किले पा पार्टन कि कि का का कि कि कि कि क मीर्टर्स लेअउट रोड, दक्षिणेगती - लेआउट प्लॉट क्र. ४०, वरील को के लेला पार्टन दिनांक २८/२१/२०१५ तो तेजा बांधकमाख्या मंदुर में प्रशांव बांधकाम मंदुरी प्रमाणे सज्याच्या मालकांनी ते हाऊस क्र. ३१ मधून सदर प्लॉटमधील सुरस क्षेत्र ३२५.०० ची.फूट च्यासह ८१७.७५ ची.फूट अविभाजित रोअर सह नेंद्र नगर नावाचे अंकॉत तो हाऊस बांधले, जे म्युनिमेंट, ताबा, कब्जा, ालीलप्रमाणे सिमाबद्ध (विक्रीच्या करारप्रमाणे)– पूर्वेसाठी–नाला, पश्चिमेसाठी–लेआऊट रोड, उत्तरेसाठी–रो हाऊस क्र. ३ प्राधिकृत अधिकारी, रेप्को होम फायनान्स लिमिटेड प्रमाणपत्र धारक प्रमाणपत्र देणेकरी

व्यवस्था/तडजोड, वाद म्हणजेच कोणताई खटला, बाद, याचिका, अपील किंवा कोणत्याही इतर अशा कार्यवाही किंवा कोणत्याही इतर मार्गे मार्फत कोणतेही वाटप. करार, विलेख, दस्तावेज, लिखित, अभिहस्तांतरण विलेख, कागदपत्र कोणत्याही न्यायालयाची डिक्री किंवा आदेश, कंत्राट, करार, जप्ती, प्रलंबित वाद धारणाधिकार किंवा बोजा किंवा अन्य काही कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा दावा असल्याचा दावा करीत असल्यास अधोस्वाक्षरीकारांना लेखी. दस्तावेर्ज पुराव्यांसह, त्यांच्या खाली नमूद पत्त्यावर सदर जाहीर सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत करण्यास याद्वारे आवश्यक आहे. जर कोणताही असा आक्षेप आणि/किंवा प्राप्त न झाल्यास सदर विचारात घेतले जाणार नाही आणि अशा दावा आणि/किंवा आक्षेप अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल आणि सदर सर्व हेतु आणि उद्देश्यांकरिता ते माफ केले आणि/किंवा सोडन दिले आहेत असे मानले जाईल. सदर माननीय अध्यक्ष अधिकारी यांनी O.A. क्र. ४४/२०२३ मध्ये पुनर्प्राप्ती प्रमाणपत्र जारी केले आहे, ज्यामध्ये जाहीर सूचनेला प्रतिसादात संबोधित केलेले अर्जदार बँक / वित्तीय संस्थेला रु. ४,५५,४१,५७०.४२ (रुपये चार कोटी पंचावन्न लाख एक्केचाळीस हजार सर्व दाने आणि आक्षेप व्ही०२३२ वर नोंदवावा. आपण, प्रमाणपत्र देणेकरी, रक्कम भरलेली नसल्यामुळे, खालील नमूद केलेल्या मालमत्तेवर जप्ती आणून त्याच्या परिशिष्ट त्यामळे. आपल्याला सचित करण्यात येते की २४.०९.२०२४ रोजी विक्री जाहीरनाम्याचा मसदा तया "परिसर" करण्यासाठी आणि त्याच्या अटी ठरविण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. जाहीरनाम्याच्या अटींच्या मंबई उपनगर जिल्हा, बांदाच्या नोंदणी उप-सेटलमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आणि निर्दिष्ट केलेल्या मालमत्तांशी संबंधित कोणत्याही अडचणी, शुल्क, जिल्ह्यात जुह तारा येथे स्थित, सीटीएस क्र १०६८ आणि महानगरपालिका प्रभाग क म्लॅट क्र. १५, कपाडिया कमर्शियल प्रिमाइसेस को. ऑप. सोसायटीमध्ये, लीजहोल्ड जमिनीवर के–९४०४ (१ आणि २) धारक सांताक्रझ

शहर नियोजन योजाना क्र. २ चा अंतिम प्लॉट

क्र. ३० मोजमापित ३.१०८ चौरस मीटर्स

(नामाधिकार विलेखान्सार) आणि

३.३२.७० चौरस मीटर्स (मिळकत नोंदणी

कार्डनसार) चा भाग असलेला प्लॉट क्र

३०-जी धारक जमीनीवर बांधकामित ट्वीन रो

हाउसेस पैकी रो हाऊस क्र. १ असलेला तळ

फायद्यांच्या शिवाय) चा वापर.

१७०१, वन वर्ल्ड सेंटर टॉवर २बी

एल्फिन्स्टन रोड, मुंबई

ईमेल आयडी:

मजला १७, ८४१, सेनापती बापट मार्ग

srs.publicnotice@dsklegal.com

(दीपा सुब्रमणियन)

पुनर्प्राप्ती अधिकारी –

डेट्स पुनर्प्राप्ती ट्रिब्युनल – ॥

कटंब

व्ही. पी. सिंग खरेदीदारांचे वकील

सही/-

जाहीर सूचना

आमचे अशील कु. प्रियंका असित शाह, श्री. असित शाह यांची मुलगी, राहतात येथे टी/३९३, आदिनाथ सोसायटी, पुणे-व्हीटीसी, पुणे शहर, पीओ- मार्केट यार्ड, पुणे, महाराष्ट्र-४११०३७ करीता आम्ही संबंधित तमाम जनतेला हे कळविण्यात येते की, आमच्य अशीलांनी याखालील मिळक तीच्य परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात नमुद विभिन्न क्रमांक ००६ ते ०१० धारक रक्रम रू. २५०/-भरणा मुल्याच्या प्रत्येकी रू. ५०/- चे ५(पाच

शेअर्स करीता शेअर प्रमाणपत्रासह पंच मार्ग, यार्र रोड लगत, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००६१ येथे स्थित शिवोम को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लि. च्या १ल्या मजल्यावरीर स्थित फ्लॅट क्र. १०२, मोजमापित १८५ चौ.फुट चटई क्षेत्र खरेदीचे मान्य केले आहे. सदर फलॅ सध्या श्री. सनिल सोदी आणि डॉ. हरेंदर सोद

यांच्या द्वारे मालकीचा आहे. विक्रेते म्हणजेच श्री. सनिल सोढी आणि डॉ. हरेंद सोढी यांच्या द्वारे पुष्टी केल्याप्रमाणे फ्लॅट हा सर्व भार प्रभार, धारणाधिकार, गहाण किंवा इतर दाव्यांपासू

मुक्त आहे आणि मिळकतीचे नामाधिकार हे स्पष्ट आणि ग्णनयोग्य आहेत कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सटर मिळकतीच्य संदर्भामध्ये कोणताही दावा, हितसंबंध किंवा आक्षे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्य प्रकाशनाच्या तारखेपासन १५ टिवसांच्या आत

कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याई तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल

ज्याअर्थी, वरील नमूद ओ. ए. क्र. १२०२ सन २०२३ सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमो १३.०२.२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४६५९३७४९/– च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट–कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. १. विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी :

२. मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

३. मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहा करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे.

४. तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

५. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विकी रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

६. तुम्हाला सदर डीआरटी ॥ व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी १३.११.२०२४ रोजी स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नोंद घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा ०५ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले

प्रतिवादींचे नाव आणि पत्ता १. क्रिष्णा कंपनी,

प्रबंधक डीआरटी– II, मुंबई

सही/-

एक भागीदारी संस्था, त्यांचा पत्ता येथे, खोली क्र. ५, पहिला मजला, हेतल अपार्टमेंट सीएचएसएल ५४३बी, नेताजी सुभाष रोड, मुलुंड–पश्चिम, मुंबई– ४०० ०८०. आणि टॉवर १/५०३, जेमिनी रूणवाल अर्थुरियम, वीणा नगरच्या समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० आणि एक्यु-१/४. श्री राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्स, काल्हार गाव, भिवंडी– ४२१ ३०२.

२. आरती आशिष कनोडिया (भागीदार),

रहाणार येथे, टॉवर १/५०३, जेमिनी, रूणवाल अर्थुरियम, वीणा नगरच्या समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मंबई-४०० ०८०

३. ग्रीन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (भागीदार),

पत्ता येथे, खोली क्र. ५, पहिला मजला, हेतल अपार्टमेंट सीएचएसएल, ५४३बी, नेताजी सुभाष रोड, मुलुंड-पश्चिम, मुंबई- ४०००८०.

× आशिष कनोडिया (हमीटार)

रहाणार येथे, टॉवर १/५०३, जेमिनी रूणवाल अर्थुरियम, वीणा नगरच्या समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०.

प्रत्यक्ष कब्जा सूचना


नों दणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स. वांद्रे (पर्व). मंबर्ड-४०००५१ कॉर्पोस्ट कार्यालय : आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९.

Picici Home Finance **शाखा कार्यालय:** विकास गॅलक्सी, १ला मजला, दुकान क्र. १०३ आणि १०४, सानेवाडी, रेल्वे स्टेशन रोड, बदलापूर (प), महाराष्ट्र– ४२१५०३ ज्याअर्थी.

त्रार्थ के प्रतिकार्ण भारतीय के साम भारत प्रभार जिल्हा के स्वार्थ के समय के द्वार्थ के साम के स्वार्थ के साम कि इंट्रोरेट अंग्द्र 2 अणि करम १३(१२) सहावात सिंब्सुपि इंट्रेरेट (एनफ़ोसेए) ठल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर कल सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपास्न ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्षन चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना माणी सूचना जापे केल्या. कर्जदरांनी सदर ह्राक्षम चुकती करण्यास कसूर केल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना यादी केल. या नियन इंटर

सहवाचता सटरह मियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जेद्रार अणि सर्वसामान्य जनतेल ्या सार्वप्रकृति स्थाप्त येते की, त्यांनी संदर्भ मिळकतीच्या देवयंत्रीचा व्यवहार कह नये आणि संदर्भ मिळकतीच्या देवयंत्रीचा नवेच्या केले ति स्थित करने के स्थापति केले किया देवयंत्री के क्या केले कि सिंह क्या मुम्बारच्या अधीन राहील.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रकम (रु.)	शाखेचे नाव
٩.	प्रकुछ पंढरीनाथ पाटील (कर्जदार), नेत्रा प्रकुछ पाटील (सह-कर्जदार), अभिजीत प्रकुछ पष्टील (सह-कर्जदार) एलएचएबीएडी००००१३६०८२१.	५०३, आर्चिड सिंग, एस कोडनेम, गोल्डन ड्रिम, डोंबिवली, खोणी, ठाणे, एस. क्र. २७, ठाणे - ४९२२०४. सीमाकल्ट- उत्तर: महित नाही, दक्षिण: माहित नाही, पूर्व: माहित नाही, पर्वच्याः महित नाही/कब्बाची तप्रीख-३०-ऑगस्ट-२४	१०-०४-२०२३ इ. २०,३९,९०३/-	बदलापूर्- बी
वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिक्सांची सूचना देण्यात येत आहे. अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फ्रोसॅमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतींची विक्री करण्यात येईल. दिनांक : सप्टेंबर, ०४, २०२४, ठिकाण : ठाणे प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड				



अचल/चल मालमत्तेचे वेळापत्रक

किंवा जमिनीवर बांधलेले, अंतिम प्लॉट क्र. ५१, एल्फिन्स्टन इस्टेट सेक्शन, टी.पी.एस बॉम्बे क्र. १,

ही नोटीस माझ्या सहीने आणि ट्रिब्युनलच्या शिक्क्यानुसार ०५.०८.२०२४ रोजी दिली आहे.

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम-८(१) पहा)


ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई नॉर्थ झोन मुंबई ४०००५१** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक . १८/१२/२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. राजेश मधुकर पाटकर आणि सौ. संगिता राजेश पाटकर, श्री. उमेश डी. दळवी हमीदार यांस सूचनेतील एकुण नमूद रकम रु. ५३,२०,२३९/- (रूपये त्रेपन्न लाख वीस हजार दोनशे एकोणचाळीस मात्र) अधिक गृह कर्ज खाते क्र. ६०१०३२४४०६९ आणि टॉप अप कर्ज खाते क्र. ६०३०६१२६४९७ विरूद्ध देयाच्या आणि/किंव वसुलीच्या अंतिम तारखेपर्यंत १८/१२/२०२३ (एनपीए ची तारीख) पासून न लाबलेले व्याज आणि खर्च आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम ४ अन्वर त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करुन **३१ ऑगस्ट, २०२४** रोजी सांकेतिक कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताई व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र करीता रकम रु. ५३,२०,२३९/- (रूपये त्रेपन्न लाख वीस हजार दोनशे एकोणचाळीस मात्र) अधिव देयाच्या आणि/किंवा वसुलीच्या अंतिम तारखेपर्यंत १८/१२/२०२३ (एनपीए ची तारीख) पासून न लाव-लेले व्याज आणि त्यावरील खर्च आणि परिव्यय/इतर प्रभाराच्या भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या उप−कलम (८) च्या तरतुदीनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

बँकेकडे गहाण असलेली आणि बँकेद्वारे कब्जा घेतलेल्या मिळकती/तीं चे वर्णन खालीलप्रमाणे

अनु. क्र.	तपशील	तपशील
ş	स्थावर मिळकतीचा तपशील	फ्लॅंट क्र. ११०४, ११वा मजला, ध्रुव तारा सीएचएस लि., हिरानंदानी कॉम्प्लेक्स, अशोकवन, शिव वल्लभ रोड, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ चे समभाग गहाण.
दिनांक : ३१.०८.२०२४ ठिकाण : मुंबई		सही/- मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी मुंबई नॉर्थ झोन, मुंबई



मुंबई मेटो पश्चिम क्षेत्र: शारदा भवन, श्री. वैकंठलाल मेहता मार्ग, मिठिबाई कॉलेज समोर, जुहु विले पार्ले, मुंबई- ४०० ०५६. टेलि: ०२२-४५१५ २०८९ . मिल : recovery.mmwr@bankofbaroda.co.in

शुद्धिपत्रक

कृपया एनपीए खाते मे. एक्कॉन इन्फ्राप्नोजेक्टस च्या संदर्भात ०९.०८.२०२४ दिनांकित फ्री प्रेस जर्नल आणि ०९.०८.२०२४ दिनांकित नवशक्ति मध्ये प्रकाशित १०.०९.२०२४ दिनांकित स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सचनेचा संदर्भ घ्यावा. ई-लिलाव विक्री त्वरित प्रभावाने मागे घेतले आहे. दिनांक : ०४.०९.२०२४ ठिकाण ः मुंबई सही/ प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा अधिक एक वरचा मजला समाविष्ठीत निवासी मिळकतीचे परिशिष्ट

परिसर मोजमापित ३,५७१.४८ चौरस फीट विभिन्न क्र. ००६ ते ०१० धारक रकम रू. २५०/-च्या भरणा रक्तमेच्या प्रत्येकी रू. ५०/ – चे ५ (चटई क्षेत्र) (बाल्कर्नीचे क्षेत्र समाविष्टीत) (पाच) शेअर्स करीता शेअर प्रमाणपत्रासह सह पार्किंगसाठी बेसमेंटचा भाग मोजमापित सी.टी.एस. क्र. १२००/५, यारी रोड लगत १,९६३.५५ चौरस फीट (चटई क्षेत्र) आणि वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-सह उपरोक्त जमीन/प्लॉट क्र. ३०-जी वर ४०००६१ येथे स्थित फ्लॅट क्र. १०२, मोजमापिर अनन्य संपर्काचा फायदा आणि गार्डन क्षेत्र १८५ चौ.फट चटई, शिवोम सीएचएस लि.. पंच मार्ग, यारी रोड लगत, वर्सोवा, अंधेरी पश्चिम मोजमापित १,७४९.१५ चौरस फीट मुंबई, महाराष्ट्र-४०००६१ च्या संदर्भामधील (त्यासंदर्भातील एफएसआय/टीडीआर विक्रेत्यांच्या १००% (शंभर टक्ने) अविभाजित हक, नामाधिकार, शेअर आणि हितसंबंध दिनांकित ४ सप्टेंबर, २०२४. सही/ तळ अधिक ४ मजले (लिफ्ट शिवाय) प्रमाविष्टीत बिल्डिंग. बिल्डिंग वर्ष १९९४ रोजीस साजित सुवर्णा बांधलेली होती. भागीदार कोणत्याही आक्षेप किंवा दाव्यांकरीता, कृपय डीएसके लिगल पंपर्क-. बकील आणि सॉलिसिटर्स

सही/ सरोष दमानिया अण्ड कं. वकील. मंबई उच्च न्यायालय १०२, मारूती बिझनेस पार्क वीरा देसाई रोड लगत, फन रिपब्लिक लेन अंधेरी (प.), मुंबई-४०००४५३ मोबा- ९८३३८४४०२ ईमेल – legal@saroshdamania,com

जाहीर सूचना

मूळ मालक स्वर्गीय राजू छगानी (''मूळ मालक'') हे फ्लॅट क्रमांक ८, तळ मजल्यावरील, ४३० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ असलेल्या (''जुना फ्लॅट'') सहाराच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, प्लॉट क्रमांक २०६, ७ वा रोड, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२ येथे स्थित, याचे संपूर्ण मालक होते, तसेच शेअर प्रमाणपत्र क्रमांक १० (''जुने शेअर्स'') मध्ये ३३७ ते ३६४ क्रमांकाच्या शेअर्सचे मालक होते. मूळ मालकाचे १४ फेब्रुवारी १९८६ रोजी मुंबईत निधन झाले.

नॉमिनेशन फॉर्मद्वारे, महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहारा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्रमांक बीओएम /एचएसजि /२४३, दिनांक २१ नोव्हेंबर १९६२ (''सोसायटी'') ने प्रस्थापित केलेल्या प्रथा/नियमानुसार वरील चेंबर्सची जागा त्यांच्या पत्नी श्रीमती संजु छगानी (''मालक'') यांच्या नावावर हस्तांतरित केली, आणि म्हणूनच २१ जून १९९८ रोजी संबंधित मालकाचे नाव शेंअर प्रमाणपत्रात नोंदवले गेले आणि सोसायटीच्या पुस्तकांमध्ये आणि नोंदींमध्ये मालक म्हणून प्रतिबिंबित केले गेले.

स्थायी पर्यायी निवास करार दिनांक २६ फेब्रुवारी २०२१, नोंदणी क्रमांक बी डी आर १५–२२८४ ऑफ २०२१, याच दिवशी अंधेरी-४ येथील उपनिबंधकाकडे नोंदणीकृत, श्री. राजा बिल्डर्स यांनी (i) वरील जुना फ्लॅटच्या ऐवजी, नवीन फ्लॅट क्रमांक २०२, सुमारे ५४४ चौरस फूट (कार्पेट क्षेत्र) म्हणजेच ६५२.८ चौरस फूट बांधकाम क्षेत्र दसऱ्या मजल्यावर, एक कार पार्किंग क्रमांक २०२ सह, पहिल्या तळमजल्यावर (यापुढे ''जागा'' म्हणून ओळखले जाईल) व (ii) सोसायटीची सदस्यता आणि (iii) ५०/– रुपये प्रत्येकाचे दोन चाळीस (४२) पूर्णपणे भरलेले शेअर्स, ज्यांचे क्रमांक ८५ ते १२६ (दोन्ही समाविष्ट) शेअर प्रमाणपत्र क्रमांक ३ (''नवीन शेअर्स'') अंतर्गत आहेत, वरील जागा, सोसायटीची सदस्यता आणि वरील नवीन शेअर्स यांना ''मालमत्ता'' म्हणून ओळखले जाईल.

वरील मालमत्तेचे मूळ शीर्षक कागदपत्रे, नॉमिनेशन फॉर्म आणि २०२१ पूर्वीचे कागदपत्रे हरवले/गहाळ झाले आहेत आणि काळजीपूर्वक शोध घेतल्यावरही आढळले नाहीत. त्याचबरोबर वरील मालमत्तेवर कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना, कॉर्पोरेट संस्थेला किंवा वित्तीय संस्थेला कोणताही तारण, कर्ज किंवा लेन तयार करण्याच्या उद्देशाने ठेवलेले नाहीत किंवा अन्यथा कर्जाच्या परतफेडीसाठी तारण ठेवलेले नाहीत

वरील जागा किंवा शेअर्सवर विक्री, भाडेपट्टा, तारण, भेट, लेन, विश्वास, देखभाल, हक्क, पूर्व-ग्रहण किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क असल्यास, कृपया त्याचे लेखी स्वरूपात दावे खालील पत्त्यावर सात (७) दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा असा समज होईल की असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि वरील मालकाच्या जागा आणि शेअर्सवरील शीर्षकाची प्रमाणिती केली जाईल.

मुंबई, दिनांक ४ सप्टेंबर २०२४

ॲडव्होकेट भावना छाब्रिया ए/७, पहिला मजला, परम आनंद सोसायटी, ५ वा रोड, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२ जाहीर सूचना

चना घ्यावी की. आम्ब अशीलांमधील सदर मिळकतींच्य भामच्या विक्रीकरीता पूर्वीच्या वाटाघाटीशिवाय च्या अनुषंगान सदर मिळकत (याखालील लिखित **परिशिष्टा**मध् अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या) च्या संदर्भासह इंद्रजित प्रॉपर्टीज प्रायन्हेट लिमिटेड (''मालक'') यांचे भाररहित हक, नामाधिकार आणि हितसंबंधाच्या ाठी आमच्या अशिलांद्वारे सूचना केलेली आहे आणि अधिकत आहोत.

कोणत्याही व्यक्ती/संस्थां यांना सदर मिळकत किंव त्याच्या भागाच्या संदर्भामध्ये कोणताही दावा, हक, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, आक्षेप आणि/किंव मागणी जसे की, वारसाहक, हिस्सा, विक्री, गहाण अभिहस्तांकन, अदलाबदल, धारणाधिकार, परवाना नामाधिकार विलेखाचा भरणा, प्रतिज्ञा, भेट, भोगवटा ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, नामाधिकाराच हस्तांतर किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थ हितसंबंध, निर्वाह, अंत्यदान, उत्तराधिकार, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद, हुकुम किंवा न्यायालयाच आदेश, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचा परस्का किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या /तिच्या/त्यांच्या तसे दावे आणि/किंवा आक्षेप असल्यास त्या संदर्भामधील सब गमर्थनीय प्रमाणित कागदपत्रासह या सूचनेच्य प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ **(चौदा) दिवसांच्य** आत लिखित कलविणे आवश्यक आहे. कम न्यास, सदर मिळकतींच्या संदर्भासह सदर **मालकां**च **नामाधिकार** भाररहित समजले जातील आणि तश व्यक्ती/व्यक्तींचे दावे आणि/किंवा आक्षेप ज गसल्यास ते त्यागित समजले जातील. कपया नोंद घ्यावी की. आक्षेप/टावे जर असल्याम लेखित आणि पूरक कागदपत्राद्वारे (सत्य प्रतीं असे

नोटरी केलेले) आणि नोंदणीकृत पोस्ट ए.डी. अन्वर आम्हाला पाठविणे आवश्यक आहे आणि तेच आक्षेप/दावे ग्राह्य धरले जातील. <u>परिशिष्ट</u>

(सदर मिळकतीचे वर्णन) कार्यालय क्र. ए–६०२, 'दि क्युब' अशा ज्ञात रमारतीच्या ०६व्या मजल्यावर मोजमापित किंवा समा . ६,४५० चौरस फीट विक्रीयोग्य क्षेत्र, सी.टी.एस. क्र १४९८ ए/२ धारक, मोजमापित ७६६० चौरस मीटर्स गरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०५९ **(''सद** जमीन'') येथे असलेला परिसर त्यासह सद जमीनीमधील अनुपातिक अविभाजीत हिस्सा, अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध आणि त्यासह रामाईक क्षेत्र आणि सुविधांमध्ये २.४५% अविभाजित हिस्सा आणि मर्यादित सामाईक क्षेत्र आणि सुविधांमध्ये अविभाजीत हिस्सा, अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध आणि क्युब कंडोमिनियममध्ये २.४५% मतदान अधिकार आणि मेकॅनाईन्ड स्टॅक पार्किंग सिस्टम मधील स्टील्ट लेव्हल येथे स्थित ०५ (पाच) कार पार्किंग जागा क्रमांकित ११, १२, २३२, २३३ आणि २३४

दिनांकित ०४ सप्टेंबर, २०२४.

सही/ वकील अजित एन. माखिजानी एम एम लिगल असोसिएट्स . नकील आणि कन्सल्टंट चेंबर: लॅण्डमार्क प्लॅटेनियम कार्यालय क्र. ११०१, ११वा मजला ३४वा रोड आणि एस.व्ही. रोड चे जंक्शन बांदा (पश्चिम), मंबई-४०० ०५०, भारत दूर. : +९१ ८४५४८८१००७; +९१ 6848688000 ईमेल: ajit.mmla@gmail.com

हेलिकॉप्टर गुजरात किनाऱ्यावर कोसळले, ३ कर्मचारी बेपत्ता **पोरबंदर**ः गुजरातच्या पोरबंदर तटवर्ती क्षेत्रातील अरबी समुद्रात भारतीय

'आयसीजी'

तटरक्षक दलाचे

(आयसीजी) मदतकार्य हेलिकॉप्टर कोसळले असून त्यावरील तीन कर्मचारी बेपत्ता झाल्याचे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. पोरबंदरजवळ एका टँकरमधील जखमी खलाशाला आणण्यासाठी हेलिकॉप्टर गेले होते तेव्हा सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. हेलिकॉप्टरमधील (ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर) एका कर्मचाऱ्याला वाचविण्यात यश आले आहे. तर अन्य

तीन कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. 'हरिलीला' या मोटर टँकरवरील जखमी कर्मचाऱ्याला आणण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केले, मात्र ते तातडीने उतरविताना समुद्रात कोसळले. त्यावरील एका कर्मचाऱ्याला वाचविण्यात आले. तर अन्य तीन जणांचा शोध घेण्यात येत आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चार जहाजे आणि दोन विमाने तैनात करण्यात

आली आहेत.